

महाराष्ट्र विधानपरिषद

पहिले अधिवेशन, २०२२

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

सोमवार, दिनांक १४ मार्च, २०२२ / फाल्गुन २३, १९४३ (शके)

- | | | |
|---|---|---------------------|
| (१) गृह मंत्री | } | यांचे प्रभारी विभाग |
| (२) महसूल मंत्री | | |
| (३) पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री | | |
| (४) कृषी, माजी सैनिकांचे कल्याण मंत्री | | |
| (५) रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री | | |
| (६) वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री | | |

प्रश्नांची एकूण संख्या - ५६

पाथरी (जि.परभणी) येथील गुंडांवर कारवाई करणेबाबत

- (१) * १२०६६ श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी, श्री.विक्रम काळे : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) पाथरी (जि.परभणी) येथील कुख्यात गुंड मोहम्मद बीन सईद बीन किलेब व त्याचा मुलगा हे गरीबांना शस्त्रे दाखवून, धमक्या देऊन दहशतीचे वातावरण निर्माण करून त्यांची मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न करित असल्याचे निदर्शनास आले असून, सदर प्रकरणांची चौकशी करून त्यांच्यावर MPDA कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी परभणी येथील स्थानिक प्रतिनिधी यांनी लेखी निवेदनाद्वारे व नागरिकांनी मौखिकरीत्या विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र, नांदेड यांच्याकडे दिनांक २२ नोव्हेंबर, २०२१ रोजी नोंदविल्या आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, कुख्यात गुंड किलेब व त्याच्या मुलाच्या विरुद्ध असलेल्या तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध MPDA कायद्याप्रमाणे गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात आली आहे काय, याबाबत थोडक्यात माहिती काय आहे,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दिलीप वळसे-पाटील : (१) स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र, नांदेड यांना दिनांक २२/११/२०२१ रोजी तक्रार अर्ज दिलेला आहे. तथापि, सदर तक्रार अर्जात एम.पी.डी.ए. कायद्यानुसार कार्यवाही करण्याबाबतचा उल्लेख करण्यात आलेला नाही. तसेच नागरिकांनी याबाबत तोंडी तक्रार केल्याबाबत पोलीस स्टेशन अभिलेखात नोंद आढळून येत नाही.

(२) व (३) मोहम्मद बीन सईद बीन किलेब व त्याचा मुलगा यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सीआरपीसी ११० अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कोकणातील समुद्राच्या वाढत्या जल प्रदुषणामुळे मत्स्य
उत्पादनात घट झाल्याबाबत**

(२) * १२१७८ श्री.जयंत पाटील : सन्माननीय मत्स्यविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोकणामधील कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी समुद्रात व नद्यांमध्ये सोडले जात असल्यामुळे, तसेच मागील दोन वर्षांपासून नैसर्गिक आपती व कोरोना प्रतिबंधामुळे समुद्र व नद्यांचे जल प्रदुषणात वाढ झाली असून त्याचा परिणाम कोकणातील मत्स्य उत्पादनावर झाला असल्याचे माहे जानेवारी, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, जल प्रदुषणात वाढ झाल्यामुळे रायगड जिल्ह्यात सन २०१६-२०१७ ते सन २०२०-२०२१ या पाच वर्षात सुमारे साडे तीन हजार मे.टन मत्स्य उत्पादनात घट झाली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने कोकणातील विशेषतः रायगड जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनात वाढ होण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.अस्लम शेख : (१) नैसर्गिक आपत्ती व कोरोना प्रतिबंधामुळे मत्स्योत्पादनात सन २०२०-२१ मध्ये घट झाली हे खरे आहे.

(२) रायगड जिल्ह्यातील सन २०१६-२०१७ ते २०२०-२०२१ या पाच वर्षातील मत्स्योत्पादनाच्या आकडेवारीवरून प्रत्येक वर्षात मत्स्योत्पादनात वाढ/घट झाल्याचे दिसून येते. सन २०१९-२० च्या प्रमाणात सन २०२०-२१ या वर्षात कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे मच्छिमार बांधवांना सक्षम पध्दतीने मासेमारी न करता आल्याने ३७७८ मे. टनानी घट झाल्याची दिसून येते.

(३) मासेमारी व्यवसायातील विविध गटांचे विशेषतः पारंपारिक मच्छीमारांचे हितसंबंध जपणे व शाश्वत मासेमारी व्यवस्थापनाद्वारे भविष्यकालीन मत्स्यसाठ्याच्या जतनासाठी शासन आदेश दिनांक ०५/०२/२०१६ व इतर आदेशाद्वारे मासेमारीचे नियमन राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात केले आहे. शिवाय अवैध मासेमारीस आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

ठाणे व नवी मुंबई मध्ये अवजड वाहनचालकांकडून "प्रोटेक्शन मनी" जमा करण्यात येत असल्याबाबत

(३) * १२७१० श्री.प्रविण दरेकर, श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर, डॉ.परिणय फुके, श्री.सुरेश धस, श्री.सदाशिव खोत, श्री.प्रसाद लाड, श्री.गोपिचंद पडळकर, श्री.निलय नाईक, श्री.प्रवीण दटके, श्री.रमेशदादा पाटील, अॅड.निरंजन डावखरे, श्री.राजहंस सिंह : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ठाणे व नवी मुंबई मध्ये अवजड वाहनचालकांकडून वाहतूक पोलीस, टोईंग एजन्सी व स्थानिक गुंडांद्वारे "प्रोटेक्शन मनी" म्हणून दरमहा अंदाजे रुपये ७ ते ११ कोटींची खंडणी जमा करित असल्याचे माहे जानेवारी, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, नारपोली, माणकोली, कळवा, खारेगाव, कापूरबावडी, मुंब्रा टोलनाका, कल्याण फाटा, माजिवडा, पनवेल, महापे, कळंबोली आणि तळोजा या ठिकाणी अवजड वाहनचालकांकडून दर दिवशी किमान २७०० ते ३००० पावत्या आकारण्यात येवून दरदिवशी रुपये २० ते २२ लाख म्हणजे दरमहा रुपये ७ ते ११ कोटी जमा करण्यात येतात, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, पावत्यांद्वारे जमा करण्यात आलेली रक्कम शासनाकडे जमा होत नसून, सदर पावत्यांवर टोईंग एजन्सीचे नाव, पत्ता, जीएसटी व पॅन नंबर नमूद नसतो, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबतची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानपरिषद यांनी दिनांक २८ जून, २०२१ रोजीच्या पत्राद्वारे पोलीस आयुक्त, ठाणे व नवी मुंबई यांच्याकडे केली होती, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने वाहतूक पोलीस विभागातील संबंधित दोषी अधिकारी / कर्मचारी, टोईंग एजन्सी व स्थानिक गुंडांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे काय,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दिलीप वळसे-पाटील : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) हे खरे नाही.

ठाणे वाहतूक शाखेने विहित केलेल्या नमुन्या प्रमाणे पावती अदा करण्याबाबत तसेच सदर पावतीवर क्रैन क्रमांक, शुल्काची रक्कम, मालकाचा पत्ता, कार्यालयाचा पत्ता, मोबाईल नंबर देणेबाबत सूचित केलेले असून, तडजोड शुल्क ऑनलाईन/ कार्ड पेमेंट किंवा रोख स्वरूपात स्विकारण्यात येत असून टोईंग पावतीवर एजन्सीचे नाव, पत्ता, जीएसटी नंबर नमूद केला जातो.

(४) मा.विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानपरिषद यांनी पोलीस आयुक्त, ठाणे व पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्याकडे तक्रार केली आहे.

(५) सदर तक्रार अर्जाच्या अनुषंगाने केलेल्या सखोल चौकशीमध्ये कर्षित वाहनांची कार्यपध्दती तपासण्यात आलेली असून चौकशीअंती आक्षेपार्ह बाब निदर्शनास आलेली नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

कोकणातील कोळीवाड्यांचे सीमांकन करून त्यांना "आद्य-गावठाण" चा विशेष दर्जा देण्याबाबत

(४) * १२११३ श्री.रमेशदादा पाटील : तारांकित प्रश्न क्रमांक १०५२४ ला दिनांक २४ डिसेंबर, २०२१ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोळीवाड्यातील गावठाणाचा प्रश्न केंद्र शासनाने सीआरझेड कायद्यात शिथिलता आणल्यानंतरही प्रलंबित असल्याचे माहे जानेवारी, २०२२ मध्ये वा दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबईच्या विकास आराखड्यात सर्व कोळीवाड्यांचे सीमांकन करण्यात आलेले नसल्याने, महाराष्ट्र महसूल कायद्यान्वये मच्छीमारांच्या राहत्या जागेची नोंद करण्याची मागणी अखिल भारतीय कोळी समाज संस्कृती संवर्धन संघ, नवी मुंबईच्या वतीने करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील कोळीवाड्याचे सीमांकन केले नसल्यामुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कायदा पारित होण्याच्या आधीपासूनच कोळीवाडे अस्तित्वात असूनही या कायद्यात स्वतंत्र अस्तित्व असतानाही कोळीवाड्याची नोंद गावठाण म्हणून न करण्याची कारणे काय आहेत,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीअंती कोळीवाड्यांना "आद्य-गावठाण" चा विशेष दर्जा देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.बाळासाहेब थोरात : (१), (२) व (३) हे अंशतः खरे आहे.

बृहन्मुंबई मधील ४१ कोळीवाड्यांपैकी ३१ कोळीवाड्यांचे सीमांकन पूर्ण झालेले असून ४ कोळीवाड्यांचे सीमांकन प्रगतीपथावर आहे. उर्वरित ठिकाणी स्थानिक विरोधामुळे सीमांकन झालेले नाही. कोकणातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण न झालेल्या गावठाणांचे सर्वेक्षण करण्याच्या सुचना दिनांक २४/०२/२०२२ रोजी देण्यात आलेल्या आहेत.

(४) असा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजे बारव्हा (ता.लाखांदूर, जि.भंडारा) परिसरातील
अवैध रेती चोरी रोखण्याबाबत**

(५) * १२४६३ डॉ.परिणय फुके, श्री.प्रविण दरेकर, अॅड.निरंजन डावखरे, श्री.नागोराव गाणार, श्री.निलय नाईक, श्री.रमेशदादा पाटील, श्री.रमेश कराड, श्री.प्रवीण दटके : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे बारव्हा (ता.लाखांदूर, जि.भंडारा) परिसरातील चुलबंद नदी खोऱ्यातील घाट परिसरात रेती माफिया प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने अवैधरित्या रेती चोरी करित असल्याचे माहे जानेवारी, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अवैध रेती चोरीमुळे शासनाचा महसूल बुडत असून रेती माफिया व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले आहे, त्यानुसार अवैध रेती चोरी रोखण्याकरीता रेती माफिया व दोषी अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.बाळासाहेब थोरात : (१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) बारव्हा परिसरातील चुलबंद नदी खोऱ्यातील घाट परिसरात अवैध रेती चोरीमुळे शासनाचा महसूल बुडत असून रेती माफीया व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीबाबतची निवेदने शासनास प्राप्त झालेली नाहीत.

लाखांदूर तालुक्यात माहे डिसेंबर, २०२१ ते फेब्रुवारी, २०२२ या कालावधीत ३ गौण खनिजाच्या अवैध वाहतूक प्रकरणांमध्ये रुपये ०३.४४ लाख इतक्या दंडाची कारवाई करण्यात आली आहे.

शिक्षक पात्रता परिक्षेच्या (टीईटी) निकालामध्ये गैरप्रकार करणाऱ्या दोषींवर कारवाई करण्याबाबत

(६) * १२१४१ श्री.नागोराव गाणार, डॉ.परिणय फुके, श्री.प्रवीण दटके, श्री.प्रविण दरेकर, श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर, श्री.महादेव जानकर, श्री.चंद्रशेखर बावनकुळे, श्री.रविंद्र फाटक, अॅड.निरंजन डावखरे, श्री.प्रसाद लाड, श्री.सदाशिव खोत, श्री.गोपिचंद पडळकर, श्री.राजहंस सिंह : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शिक्षक पात्रता परिक्षेच्या (टीईटी) निकालात फेरफार करून गैरमार्गाने कोट्यवधी रुपयांची रक्कम गोळा केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त आणि परिषदेच्या तांत्रिक विभागाचा सल्लागार यांना अटक केल्याचे माहे डिसेंबर, २०२१ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शिक्षक पात्रता परिक्षेच्या प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणी जी.ए. सॉफ्टवेअरचे संचालक आणि मुख्य एजंट व दोन शासकीय कर्मचाऱ्यांना सायबर पोलिसांनी नाशिकमध्ये अटक केली असून, त्यांचेकडून रुपये ४ कोटी ६८ लाख जप्त केल्याचे माहे जानेवारी, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, दलालांच्या माध्यमातून आलेल्या उमेदवारांकडून कोऱ्या उत्तरपत्रिका घेऊन, तिन्ही आरोपींनी मिळून खोलीतील सीसीटीव्ही बंद करून प्रश्नपत्रिका सोडवून, संबंधितांच्या गुणांमध्ये फेरफार करून अपात्र उमेदवारांना पात्र करण्याकरिता गैरमार्गाचा वापर केला आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, विदर्भात सन २०१२ ते २०१७ या कालावधीत टी.ई.टी. प्रमाणपत्र नसलेल्या व बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे किती शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत,
- (५) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने संबंधित प्रकरणात आणखी किती अधिकारी/कर्मचारी दोषी आढळले आहेत, त्यांचेकडून किती रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे, त्यानुसार दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दिलीप वळसे-पाटील : (१) होय.

याबाबत सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे १) गु.र.नं. ५६/२०२१ भा.दं.वि. कलम ४०६, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ३४, १२० (ब) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) सह महाराष्ट्र विद्यापिठांच्या, मंडळांच्या, इतर विनिर्दिष्ट परीक्षा गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम (१९९० सुधारित) कलम ७, ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यामध्ये १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

(२) सदर गुन्ह्यामध्ये संबंधिताकडून एकूण रुपये ४,६८,४८,५४०/- इतका मुद्देमाल तपासादरम्यान जप्त करण्यात आला आहे.

(३) अंशतः खरे आहे.

सदर खोलीमधील सीसीटीव्ही बंद असल्याचे व परिक्षार्थींच्या उत्तरपत्रिकेतील मूळ गुणांमध्ये फेरफार करून अंतिम निकालामध्ये गुण वाढविल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.

(४) राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी टिईटी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी दिनांक ३१/०३/२०१९ पर्यंत मुदत दिली होती. दिनांक १३/०२/२०१३ नंतर रुजू झालेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांच्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीची कार्यवाही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत सुरू आहे.

(५) याबाबत सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गु.र.नं. ५६/२०२१ सह आणखी एक गु.र.नं. ५८/२०२१ भा.दं.वि. कलम ४०६, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ३४, १२० (ब), २०१, ३४ सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) सह महाराष्ट्र विद्यापीठाच्या, मंडळाच्या, इतर विनिर्दिष्ट परीक्षा गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम (१९९० सुधारित) कलम ७, ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यामध्ये ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर दोन गुन्ह्यांचा पुढील तपास सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर यांचेकडून सुरु आहे.

तसेच शालेय शिक्षण व क्रिडा विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२१/प्र.क्र.२६८/प्रशा-३, दिनांक २०/१२/२०२१ अन्वये सन २०१९-२०२० मधील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परिक्षेमध्ये (टीईटी) झालेल्या गंभीर अनियमितता प्रकरणी सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी अपर मुख्य सचिव (शालेय शिक्षण व क्रिडा विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील विशेषतः हिंगोली, बीड व परभणी जिल्ह्यातील
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळण्याबाबत**

(७) * १२३५३ डॉ.प्रज्ञा सातव, श्री.महादेव जानकर, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.सतिश चव्हाण, श्री.विक्रम काळे, श्री.रणजितसिंह मोहिते-पाटील, श्री.विनायकराव मेटे : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात विशेषतः हिंगोली, बीड, परभणी जिल्ह्यात माहे जून ते सप्टेंबर, २०२१ या कालावधीत अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस, तूर इ. शेती पिकांचे व फळपिकांचे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळण्याकरीता कृषी विभागाकडे तक्रार तसेच जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांनी आंदोलन करूनही पीक विम्याची रक्कम मिळाली नसल्याचे माहे जानेवारी, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, खरीप हंगाम २०२१ मध्ये नुकसानग्रस्त ३८ लाख शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या रकमेची मागणी केली असून यापैकी पात्र असलेल्या २१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर रुपये १५५५ कोटी मदतीची रक्कम दिवाळी पूर्वी जमा करण्याच्या सूचना शासनाने विमा कंपनीला देवूनही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली नाही, तसेच दिनांक १० जानेवारी, २०२२ अखेर ८४ हजार शेतकरी पीक विम्याच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, बीड जिल्ह्यासह राज्यातील अनेक पात्र शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२१ च्या पीक विम्याची मदत मिळाली नसून रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने नुकसान भरपाईचे पंचनामे व दावे प्रक्रिया पूर्ण केली नसल्यामुळे शेतकरी पीक विम्याच्या मदतीपासून वंचित राहिल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे महसूल प्रशासनाने ५०% पेक्षा कमी आणेवारी झाली असल्याचे निदर्शनास आणूनही, केवळ लेखी आक्षेप नोंदविले नाहीत असे कारण देवून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याची आर्थिक मदत नाकारणाऱ्या संबंधित कंपनीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी परभणी येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा.मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे माहे जानेवारी, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान लेखी निवेदनाद्वारे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने पीक विम्यासाठी पात्र शेतकऱ्यांचे पंचनामे दावे अपात्र ठरविणाऱ्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीवर कारवाई करून राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दादाजी भुसे : (१) व (२) हे खरे नाही.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतर्गत खरीप २०२१ मध्ये दिनांक २२/०२/२०२२ अखेर हिंगोली, बीड, परभणी जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत एकूण १२.७१ लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई

रक्कम रुपये ६७५.३१ कोटी व हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान या बाबी अंतर्गत एकूण ५.०७ लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम रुपये १७०.७६ कोटी व काढणी पश्चात नुकसान भरपाई या बाबी अंतर्गत एकूण ०.४६३ लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम रुपये २४.५८ कोटी असे एकूण १८.२५ लाख शेतकरी अर्जदारांना रक्कम रुपये ८७०.६४ कोटी आजतागायत विमा कंपनीमार्फत निश्चित करण्यात आली असून १७ लाख शेतकरी अर्जदारांना रक्कम रुपये ८४१.६८ कोटी वाटप करण्यात आले असून उर्वरीत नुकसान भरपाई वाटपाची कार्यवाही सुरु आहे.

तसेच पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना अंतर्गत हिंगोली, बीड व परभणी जिल्ह्यात मृग बहार २०२१ मध्ये एकूण ३९१३ शेतकऱ्यांना रुपये ४५७.१६ लाख रक्कम विमा नुकसान भरपाई देय असून यापैकी एकूण ३८२९ शेतकऱ्यांना रुपये ३६५.२४ लाख इतकी रक्कम अदा करण्यात आली असून प्रलंबित विमा नुकसान भरपाईची अदायगी विमा कंपनी स्तरावरून सुरु आहे.

(३) हे खरे नाही.

(४) अशा प्रकारचे निवेदन प्राप्त झाल्याचे अभिलेखात दिसून येत नाही.

खरीप हंगाम २०२१ मध्ये परभणी जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी रिलायन्स जनरल इन्शुरन्स प्रा.लि. कंपनी मार्फत करण्यात येत आहे. सदर योजनेतर्गत परभणी जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत ३८२९८५ शेतकरी अर्जदारांना नुकसान भरपाई रक्कम रुपये ३१०.५१ कोटी व काढणी पश्चात नुकसान भरपाई या बाबी अंतर्गत ७१७९ शेतकरी अर्जदारांना नुकसान भरपाई रक्कम रुपये १०.०९ कोटी असे एकूण ३९०१६४ शेतकरी अर्जदारांना नुकसान भरपाई रक्कम रुपये ३२०.६० कोटी निश्चित करण्यात आली असून त्यापैकी ३७८७१५ शेतकरी अर्जदारांना नुकसान भरपाई रक्कम रुपये ३१०.२० कोटी वाटप करण्यात आले असून उर्वरीत नुकसान भरपाई वाटपाची कार्यवाही सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजे अर्नाळा (ता.वसई, जि.पालघर) येथील मच्छिमारांकरीता राखीव
असलेल्या जागेवरील अतिक्रमणे हटविण्याबाबत**

(८) * १२४१२ श्री.रविंद्र फाटक : तारांकित प्रश्न क्रमांक १०७१४ ला दिनांक २४ डिसेंबर, २०२१ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मौजे अर्नाळा (ता.वसई, जि.पालघर) येथील ४० एकर गुरचरण जागा शासनाने मच्छिमारांना मासळी सुकविण्यासाठी राखीव ठेवली असून या जागेवर रिसॉर्ट, झोपड्या आणि झाडे लावण्यात आल्यामुळे मच्छिमारांना मासळी सुकविण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याचे माहे डिसेंबर, २०२१ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी मच्छिमारां बांधवांनी तहसिल कार्यालय, वसई यांचेकडे मागणी केली असून सदर अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने अर्नाळ्यातील मच्छिमारांना व्यवसायाकरिता जाळी विणणे, मासळी सुकविणे, बोटी शाकारणे, दुरुस्त करणे यासाठी राखून ठेवलेली जागा उपलब्ध करून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.बाळासाहेब थोरात : (१), (२), (३) व (४) विषयांकित प्रकरणी लोकप्रतिनिधी यांनी दिनांक ०१/१०/२०२१ व दिनांक ०६/०१/२०२२ रोजी जिल्हाधिकारी, पालघर यांना तसेच चेअरमन, अर्नाळा मच्छिमारां विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादीत, अर्नाळा यांनी तहसिलदार, वसई यांना दिनांक २६/१०/२०२१ व दिनांक १०/११/२०२१ रोजी निवेदन दिले आहे.

मौजे अर्नाळा, ता.वसई, जि.पालघर येथील सर्व्हे क्र. ४४ व ४५ अ/१ पैकी या दोन्ही जमिनी या शासकीय गुरचरण असून इतर अधिकारात मच्छिमारांच्या व्यवसायासाठी जाळी विणणे, मासळी सुकवणे, बोटी शाकारणे, दुरुस्ती करणे यासाठी राखून ठेवली आहे, अशी नोंद आहे. सदर जमिनीवरील अतिक्रमणे उपविभागीय अधिकारी, वसई यांनी दिनांक १६/०२/२०२२ रोजी निष्कासित केली आहेत.

**आदिवासी समाजाच्या व्यक्तीच्या आर्थिक फसवणुक प्रकरणी
दोषीवर कारवाई करणेबाबत**

(९) * १२१६४ श्री.सुरेश धस : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) श्री.मिलिंद मच्छिंद्र ठाकर ह्या आदिवासी व्यक्तीची फिरोज शेख या इसमाने आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार थेरगाव पोलीस चौकी (वाकड पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय) मध्ये केल्यावर तेथील कार्यालयातील सहायक पोलीस निरीक्षक, श्री.चौगुले यांनी संबंधितास पोलीस चौकीत बोलावून त्यांचे लेखनीक यांनी रितसर लेखी जबाब घेतले, त्या जबाबात फिरोज शेख यांनी स्वतःकडे रुपये ४ लक्ष ७० हजार रुपये देणे असून त्यापैकी १५ दिवसांनी रुपये १,५०,००० रोख व उर्वरित रकमेसाठी बँकेचे दोन कोरे चेक देण्याचे लेखी जबाबात कबूल केले आहे, हे ही खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यानंतर संबंधित लेखनीकामार्फत रुपये १०,००० एवढी रक्कम आदिवासी व्यक्तीला मिळाली, परंतु उर्वरित पैसे मिळत नसल्याने त्यांच्याकडे ठेवलेले चेक मागितले असता ते देण्यासाठी संबंधित API यांनी रुपये ३०,००० एवढ्या रकमेची मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर इसमाकडे पैसे मागितले असता, मी चौगुले साहेबांकडे पैसे दिले असून तुमचा माझा संबंध संपला असे स्पष्ट उत्तर दिले, तसेच चौगुले साहेबांशी संपर्क साधला असता, त्यांनी काहीही प्रतिक्रिया न दिल्याने सह आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून संपूर्ण देयकाच्या पावत्या व GST च्या पावत्या दाखवल्या असता, त्यांनी कारवाई करण्यास सांगूनही संबंधित API जाणीवपूर्वक कारवाईस दुर्लक्ष करित आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, त्यानंतर आयुक्तांकडे दिनांक ३० एप्रिल, २०२१ रोजी व दिनांक १३ मे, २०२१ रोजी स्मरणपत्रे दिल्यावर संबंधित आदिवासी व्यक्तीचा वाकड पोलीस स्टेशनला जबाब घेण्यात येवूनही काहीही कार्यवाही होत नसल्याने, दिनांक १ नोव्हेंबर, २०२१ रोजी ३ रा अर्ज आयुक्तांना देऊनही अद्याप काहीही कार्यवाही झाली नसल्याने संबंधित आदिवासी व्यक्ती प्रचंड आर्थिक अडचणीत आली आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने संबंधित दोषी पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करून गरीब आदिवासीला न्याय देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दिलीप वळसे-पाटील : (१) हे खरे नाही.

प्रस्तुत प्रकरणी अर्जदार आणि गैरअर्जदार यांचेत झालेला व्यवहार वाकड पोलीस ठाणेच्या हद्दीत येत नसल्याने आर्थिक फसवणूकीबाबतच्या तक्रारीची वाकड पोलीस ठाण्याच्या अभिलेखावर नोंद नाही.

(२) व (३) हे खरे नाही.

(४) व (५) दिनांक ३० एप्रिल, २०२१ आणि दिनांक १ नोव्हेंबर, २०२१ रोजीच्या अर्जदाराच्या तक्रार अर्जातील आशय एकसारखा आहे. सदर तक्रार अर्जाची चौकशी पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे स्तरावरून करण्यात आली असून चौकशीअंती उक्त तक्रार अर्जात तथ्य आढळून आले नसल्याने कारवाई करण्यात आलेली नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

नवीन मासेमारी कायद्यातील जाचक अटी रद्द करण्याबाबत

(१०) * ११८२१ श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर, श्री.प्रविण दरेकर, अॅड.निरंजन डावखरे, श्री.नागोराव गाणार, श्री.रमेशदादा पाटील, श्री.रणजितसिंह मोहिते-पाटील : सन्माननीय मत्स्यविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सिंधुदुर्ग जिल्हा आधुनिक यांत्रिक रापणकर (पर्सनेट) असोसिएशन, सिंधुदुर्ग यांच्यावतीने नवीन सुधारित मच्छिमार कायद्यातील जाचक अटी विरोधात मालवण येथे सहाय्यक मत्स्य व्यवसाय कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केल्याचे माहे जानेवारी, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, रत्नागिरी जिल्ह्यात नवीन नियमानुसार पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना ४ महिने पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करण्यास परवानगी दिली असून, आठ महिने पर्ससीन नेटद्वारे मासेमारीस बंदी घातली आहे, तसेच राज्याच्या जलधी क्षेत्राबाहेर पर्ससीन नेट धारकांना मच्छिमारी करण्यास बंदी घातली आहे, हे ही खरे आहे,
- (३) असल्यास, नवीन मासेमारी कायद्यातील नियम व अटी या पर्ससीन मच्छिमारांच्या दृष्टीने अन्यायकारक व नुकसानीदायी (मारक) असल्याची तक्रार सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छिमारांनी शासनाकडे केली असून हजारो पर्ससीन मच्छिमार, लाखो खलासी व व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने मच्छिमार कायद्याबाबत पुनर्विचार करण्यासाठी मच्छिमारांच्या प्रतिनिधीसह तज्ञ समितीची नेमणूक करून मच्छिमारांवर अन्याय होणार नाही अशा प्रकारच्या नवीन कायद्याची रचना करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.अस्लम शेख : (१) हे खरे आहे.

(२) दिनांक ०५/०२/२०१६ च्या शासन आदेशान्वये पर्ससीन नौकांना माहे सप्टेंबर ते डिसेंबर या ४ महिन्यांच्या कालावधीतच राज्याच्या जलधी क्षेत्रात मासेमारीस परवानगी दिलेली आहे.

राज्याच्या जलधी क्षेत्रापलीकडील २०० सागरी मैलापर्यंतचे क्षेत्र केंद्र शासनाच्या अखत्यारीत येते.परंतु या क्षेत्रात मासेमारी करण्यासंदर्भात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वाबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी दिनांक २३/०२/२०२२ च्या पत्रान्वये १२ नॉटीकल मैल च्या पलीकडे मासेमारी करण्यासंदर्भात स्पष्ट मार्गदर्शन करण्याकरीता विनंती करण्यात आली आहे.

(३) हे, अंशतः खरे आहे.

सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छिमारांची निवेदने शासनास प्राप्त आहेत परंतु पर्ससीन मच्छिमार, खलाशी व व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे, हे खरे नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

बीड जिल्ह्यातील अवैध धंदे रोखण्याकरीता उपाययोजना करण्याबाबत

(११) * ११८६२ श्री.विनायकराव मेटे : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बीड जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मटका, जुगार अड्डे, अवैध गुटखा विक्री, वेश्याव्यवसाय, अवैध प्रवासी वाहतूक, बनावट दारू, वाळू व गांजा तस्करी, अवैध दारूचे कारखाने व परळी (जि.बीड) तालुक्यात गांजाची शेती सुरु असल्याचे दिनांक १ नोव्हेंबर, २०२१ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, बीड जिल्ह्यामध्ये अवैधरित्या गुटखा विक्री होत असल्याने शालेय विद्यार्थी गुटख्याच्या आहारी जात असून, पोलिसांनी दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ रोजी नांदुरघाट, इमामपूर बीड याठिकाणी टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा जप्त केला असून, अवैध गुटखा विक्री प्रकरणी बीड जिल्ह्यातील एका राजकीय पक्षाच्या जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, बीड शहरापासून जवळच असलेल्या चरहाट रस्त्यावर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून एका राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे दिनांक २९ डिसेंबर, २०२१ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, बीड जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यामुळे गुन्हेगारीत वाढ होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील अवैध धंदे रोखण्याबाबत तसेच अवैध धंद्यांना सहकार्य करणाऱ्या प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दिलीप वळसे-पाटील : (१) सन २०२१ मध्ये मटका जुगारबाबत ५६१, अवैध गुटखा विक्री तसेच तंबाखूजन्य पदार्थ विक्रीबाबत २७ केसेस, वेश्याव्यवसाय बाबत ०३ केसेस, अवैध प्रवासी वाहतूक २७४ केसेस, अवैध दारु विक्री १४४० केसेस, वाळू तस्करीच्या ११९ केसेस व गांजा तस्करीच्या ०७ केसेस करण्यात आल्या आहेत.

(२) पोलीस प्रशासनाने दिनांक १७ नोव्हेंबर २०२१ रोजी नांदूरघाट, ता.केज व इमामपूर, बीड या ठिकाणी टाकलेल्या धाडीत एकूण ३२,२४,२२९/- रुपये किंमतीचा गुटखा, वाहन व साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर प्रकरणी केज पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.५५३/२०२१, भा.दं.वि. कलम ३२८, २७२, २७३, २०१ अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर प्रकरणात एकूण ०४ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यातील एका राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(३) सदर प्रकरणी पोलीस स्टेशन बीड ग्रामीण येथे गु.र.नं. ३०३/२०२१, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७, कलम ४ व ५ अन्वये ५० व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासाअंती सदर गुन्ह्यात नमूद राजकीय पक्षाचे जिल्हा अध्यक्ष यांचा सहभाग दिसून न आल्याने त्यांचे नाव दोषारोपपत्रात ठेवण्यात आलेले नाही.

(४) व (५) बीड जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर विशेष तपास पथक तसेच पोलीसांकडून नियमितपणे ठोस व परिणामकारक कारवाई करण्यात येत आहे.

तसेच अवैध धंद्यांना पोलीसांचे सहकार्य असल्याचे आढळून आलेले नाही.

(६) विलंब झालेला नाही.

सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण व अवैध धंदे रोखण्याबाबत

(१२) * ११८४९ श्री.सदाशिव खोत, श्री.गोपिचंद पडळकर : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांगली जिल्ह्यात माहे जानेवारी, २०२१ ते नोव्हेंबर, २०२१ या ११ महिन्यात खुनांचे-६२ तर खुनांचे प्रयत्न झाल्याचे-१०९ गुन्हे घडल्याचे माहे डिसेंबर, २०२१ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जिल्ह्यात मटका, जुगार अवैध दारु विक्री यासारखे अनेक अवैध धंदे पोलीस प्रशासनाच्या संगनमताने सुरु असून याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करित आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, आटपाडी पोलीस स्टेशनच्या बाहेर मा.लोकप्रतिनिधी यांच्यावर होणाऱ्या हल्ल्याची पूर्वकल्पना आटपाडी पोलीस स्टेशनचे एपीआय यांना असताना देखील त्यांनी जाणीवपूर्वक सदर हल्ला न रोखता त्याचे शूटिंग करित फक्त बघ्याची भूमिका घेतल्याप्रकरणी आटपाडी पोलीसांवरही कारवाई करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण व अवैध धंदे रोखण्याबाबत तसेच कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यात अपयशी असलेल्या सांगली पोलीस प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दिलीप वळसे-पाटील : (१) होय, हे खरे आहे.

माहे जानेवारी, २०२१ ते नोव्हेंबर, २०२१ या कालावधीत दाखल झालेल्या ६२ खुनाच्या गुन्ह्यांपैकी ६१ गुन्हे उघड झाले असून त्यामधील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच खुनाच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने दाखल झालेल्या १०९ गुन्ह्यांपैकी सर्व गुन्हे उघडकीस आले असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

(२) हे खरे नाही.

(३) दिनांक ०७/११/२०२१ रोजी आटपाडी पोलीस स्टेशन चौकामध्ये दोन पक्षांच्या समर्थकांमध्ये वाद विवाद सुरु झाल्याचे निदर्शनास येताच आटपाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हे तातडीने घटनास्थळी पोहोचले.

मोठ्या संख्येने उपस्थित जनसमूह पाहता त्यांना नियंत्रित करण्याच्या व पुरावा मिळवण्याच्या उद्देशाने पोलिसांकडून योग्य ती कारवाई करताना घटनेचे चित्रीकरण सुध्दा करण्यात आले आहे.

(४) सदर प्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी दिलेल्या फिर्यादीनुसार आटपाडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.४२३/२०२१, भा.दं.वि. कलम ३०७, १०९, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६, सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ कलम १३५ अन्वये व गु.र.नं.४२४/२०२१, भा.दं.वि. कलम ३०७, ३४१, १४३, १४७, १४९, ४२७, सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ कलम १३५ अन्वये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा तपास सुरु आहे.

सांगली जिल्ह्यामधील अवैध धंदे व गुन्हेगारी रोखण्याबाबत पोलीसांकडून मोठ्या प्रमाणात कार्यवाही करण्यात आली आहे.

(५) विलंब झालेला नाही.

रायगड जिल्ह्यातील मोरा (ता.उरण) व रेवस (ता.अलिबाग) या धक्क्यालगतचा गाळ उपसा करण्याबाबत

(१३) * ११८८९ श्री.सुनिल शिंदे, श्री.विलास पोतनीस : सन्माननीय बंदरे मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रायगड जिल्ह्यातील मोरा (ता.उरण) व रेवस (ता.अलिबाग) या धक्क्यालगतचा गाळ उपसण्यात आला नसल्याने प्रवासी जलवाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे दिनांक २ जानेवारी, २०२२ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, समुद्रातील ओहोटी काळात पाण्याची पातळी कमी झाल्यावर प्रवासी बोटी गाळात रुतत असल्याने ऐन पर्यटन हंगामात जलवाहतूक ठप्प होत असल्याने फेरीबोट व्यावसायिकांचे नुकसान होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मोरा व रेवस धक्क्यालगतचा गाळ उपसा करण्याबाबत फेरीबोट व्यावसायिक व स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे मागणी/तक्रार करूनही अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने मोरा आणि रेवस या धक्क्यालगतचा गाळ उपसा करून जलवाहतूक सुरु करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.अस्लम शेख : (१) अंशतः खरे आहे.

(२) नाही.

(३) व (४) मोरा ता.उरण येथील धक्क्यालगतचा गाळ उपसणीबाबत : मोरा येथे गाळ उपसणी माहे मार्च, एप्रिल २०१९ मध्ये करण्यात आली होती व ८८,२७५ घनमीटर इतका गाळ काढण्यात आला होता.सदर ठिकाणी सन २०२१-२२ मध्ये गाळ उपसणी करणे प्रस्तावित आहे. शासनामार्फत सदर कामासाठी रुपये ४.८९ कोटी इतका निधी प्राप्त झाला आहे. सदर कामाची ई-निविदा प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

रेवस ता.अलिबाग येथील धक्क्यालगतचा गाळ उपसणीबाबत :

१) रेवस येथील नौकानयन मार्गातील २५,५०० घनमीटर गाळ माहे एप्रिल व मे २०२१ मध्ये महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या ड्रेजिंग युनिट द्वारे काढण्यात आला होता.

२) सद्यःस्थितीत, रेवस येथे नवीन जेट्टी बांधण्याचे काम सुरु आहे. नवीन जेट्टी बांधण्याकरीता प्रकाशित करण्यात आलेल्या निविदेतील कामाच्या व्याप्तीमध्ये सदर ठिकाणचा गाळ काढण्याच्या कामाचा समावेश आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील आरे वसाहतीतील अतिक्रमणे हटविण्याबाबत

(१४) * १२००७ श्री.विलास पोतनीस, श्री.सुनिल शिंदे : सन्माननीय दुग्धविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील आरे वसाहतीतील अतिक्रमण वाढत असून सदरहू अतिक्रमण हटविण्यासाठी आवश्यक असलेली साधने आणि पुरेसे मनुष्यबळ आरे प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे दिनांक ८ जानेवारी, २०२२ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने आरेतील अतिक्रमणामुळे हरितक्षेत्राचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी, अतिक्रमण हटवण्याकरिता आवश्यक असलेली साधने आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.सुनिल केदार : (१) होय, हे अंशत खरे आहे.

आरे दुग्ध वसाहतीतील सुरक्षा विभागात नियमित २५ कर्मचारी उपलब्ध आहेत. तसेच महाराष्ट्र सुरक्षा महामंडळामार्फत २६ सुरक्षा कर्मचारी घेण्यात आलेले असून त्यांच्यामार्फत अतिक्रमणावर नियंत्रण ठेवण्यात येते.

(२) आरे दुग्ध वसाहतीमधील शासकीय जागेतील अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण निदर्शनास आल्यास तात्काळ निष्कासनाची कार्यवाही करण्यात येते. तसेच सुरक्षा विभागास आवश्यक असलेले अतिरिक्त मनुष्यबळ/ साधन सामग्री उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील विशेषतः पालघर जिल्ह्यातील मच्छिमारांना डिझेलचा नियमित परतावा मिळण्याबाबत

(१५) * १२४९८ अॅड.निरंजन डावखरे, श्री.प्रविण दरेकर, श्री.प्रसाद लाड, डॉ.परिणय फुके, डॉ.रणजित पाटील, श्री.रमेशदादा पाटील, श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर, श्री.नागोराव गाणार : तारांकित प्रश्न क्रमांक १०८३५ ला दिनांक २४ डिसेंबर, २०२१ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय मत्स्यविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील मच्छिमारांची सन २०२१ मधील डिझेल परताव्याची रुपये २५० कोटी एवढी रक्कम थकित असून, राज्यातील अनेक मच्छिमार सोसायट्या डिझेल परताव्यापासून वंचित राहिल्याचे तसेच 'क्यार' वादळाच्या ओल्या दुष्काळामुळे मच्छिमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यात विशेषतः पालघर जिल्ह्यातील मच्छिमारांना शासनाकडून मिळणारा डिझेलचा नियमित कोटा मिळत नसल्याने, मच्छिमारांना बोटी समुद्रात नेणे कठीण झाले असल्याचे माहे जानेवारी, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, डिझेलचा परतावा मिळण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी जात असून तसेच शासनाने अनेक निर्बंधामुळे मच्छिमार अडचणीत आले असून मच्छिमारांच्या समस्या सोडविण्याबाबत मच्छिमार बांधवांनी शासनाकडे मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने राज्यात विशेषतः पालघर जिल्ह्यातील मच्छिमारांना डिझेलचा नियमित व प्रलंबित परतावा देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.अस्लम शेख : (१) हे खरे नाही.

१) डिझेल तेलावरील मुल्यवर्धित कराची प्रतिपुर्ती योजनेतर्गत दिनांक ३१ जानेवारी २०२२ अखेर १७० मच्छिमार सहकारी संस्थांचे सुमारे रुपये २५३.९७ कोटी इतक्या रकमेचे प्रस्ताव जिल्हा कार्यालयांकडे निधीअभावी प्रलंबित आहेत.

२) कोकण किनारपट्टीवर क्यार, महा चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी रुपये ४२.७४०२ कोटी सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आलेले आहे.

(२) हे खरे नाही.

सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल, २०२१ ते माहे मार्च, २०२२ पर्यंत पालघर जिल्ह्यातील २७ मच्छीमार सहकारी संस्थांच्या सभासदांच्या १२७६ नौकांना त्यांना अनुज्ञेय असलेला १००% डिझेल कोटा विहित पध्दतीने मंजूर करण्यात आलेला आहे.

(३) अंशतः खरे आहे.

पालघर जिल्ह्यातील मच्छीमार कोळी बांधव समाजाच्या मागण्या संदर्भात दिनांक २७ ऑगस्ट, २०२१ अन्वये शासनाकडे निवेदन देण्यात आले आहे.

(४) डिझेल तेलावरील विक्रीकराची प्रतिपूर्ती या योजनेअंतर्गत सन २०२१-२२ या वर्षाकरीता अर्थसंकल्पित निधी रुपये ६० कोटी वितरित करण्यात आला असून यापैकी रुपये २.६६ कोटी इतका निधी पालघर जिल्ह्याकरीता वितरित करण्यात आला आहे. दिनांक २३/०२/२०२२ अखेर रुपये १३.७९ कोटीचा डिझेल परतावा प्रलंबित आहे.

सन २०२१ च्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरक मागणीद्वारे मंजूर रुपये ५० कोटी वितरित करण्याच्या अनुषंगाने विभागाकडून कार्यवाही सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील पोलीस पाटीलांची रिक्त पदे भरण्याबाबत

(१६) * १२८५३ श्री.शशिकांत शिंदे, श्री.विक्रम काळे, श्री.बाळाराम पाटील :

सन्माननीय गृह मंत्री पृढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील ३८५३० पोलीस पाटीलांची मंजूर पदे असून त्यापैकी १४१५८ पोलीस पाटीलांची पदे गेल्या चार वर्षांपासून रिक्त असल्याचे माहे डिसेंबर, २०२१ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पोलीस पाटीलांची पदे रिक्त असल्यामुळे, एका पोलीस पाटीलावर एकाच वेळी तीन ते चार गावांचा कार्यभार देण्यात आल्यामुळे त्यांच्यावरील कामाच्या ताणामुळे नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, पोलीस पाटील यांची रिक्त पदे भरण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरु असलेली कार्यवाही पूर्ण झाली आहे काय, तसेच पोलीस पाटील संवर्गाची सुधारित बिंदूनामावली तपासून अद्ययावत करण्याचे काम पूर्ण झाले आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने पोलीस पाटीलांची रिक्त पदे भरण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दिलीप वळसे-पाटील : (१) हे खरे आहे.

राज्यात एकूण पोलीस पाटलांची मंजूर पदे ३८५३० असून १४१५८ इतकी पदे रिक्त आहेत.

(२) काही गावांमध्ये शासन निर्देशानुसार निश्चित आरक्षणाच्या पदावर संबंधित प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्याने तसेच नियत वयोमानाने सेवानिवृत्ती, निधन झाल्याने व राजीनामा यामुळे पोलीस पाटील पद रिक्त असलेल्या गावांचा अतिरिक्त कार्यभार शेजारच्या गावातील पोलीस पाटलांकडे देण्यात आलेला आहे.

(३) व (४) पोलीस पाटील यांची रिक्त पदे भरण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कार्यवाही सुरु असून पोलीस पाटील संवर्ग सुधारित बिंदूनामावली तपासून अद्ययावत करण्याचे काम प्रगतीपथावर असून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील आत्मनिर्भर व स्टँड अप इंडिया योजनांतर्गत
कर्ज मंजूर होण्याबाबत**

(१७) * १२६६४ डॉ.सुधीर तांबे, डॉ.वजाहत मिर्झा, श्री.अभिजित वंजारी :
सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर योजनेतून नव्याने अन्न प्रक्रिया उद्योग करण्यास तयार असणाऱ्या ६ हजार १९४ व्यक्तींनी अर्ज केले असून त्यातील १०४ कर्ज प्रकरणे मंजूर झाली असल्याचे दिनांक ४ जानेवारी, २०२२ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेची अंमलबजावणी योग्य प्रकारे झाली नसल्यामुळे, सदर योजनेतर्गत राज्यातून २३ हजार ८३२ व्यक्तींना म्हणजे केवळ २३.४८ टक्के व्यक्तींना कर्ज मंजूर झाली आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने माहिती घेऊन सदरील योजनांमधून उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज मंजूरीबाबत कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दादाजी भुसे : (१) होय, हे खरे आहे.

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतर्गत (PMFME) दिनांक ०४/०१/२०२२ अखेरपर्यंत ६३१४ व्यक्तींनी PMFME MIS Portal वर नोंदणी केली असून दिनांक २८/०२/२०२२ अखेरपर्यंत २७३ प्रकल्पांना बँक कर्ज मंजूर झाले आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) अर्जदाराचा आर्थिक अहवाल खराब असणे, अर्जदाराची बँकेकडे थकबाकी असणे, अर्जदारास नियोजित कर्ज-प्रकल्पाची पूर्ण माहिती नसणे इ. कारणांमुळे स्टँड अप इंडिया योजनेतर्गत कर्ज कमी प्रमाणात वितरित होत आहेत. स्टँड अप इंडिया योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार (अर्हतेनुसार) प्रती शाखा कमीत कमी १ अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती किंवा १ महिला अर्जदार यानुसार रक्कम रुपये १०.०० लाख ते रुपये १.०० कोटीचे सर्वात पहिले (Green Field) कर्ज उद्दिष्ट लागू होते. कर्जास लागू असणाऱ्या निकषास अनुसरून कमी प्रमाणात कर्जदार पात्र ठरतात. तसेच ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात कर्ज मागणी होत नाही.

केंद्र शासनाच्या स्टॅंड अप इंडिया योजनेतर्गत अनुसूचित जमातीच्या घटकांकरीता मार्जिनमनी उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. आदिवासी विभागाच्या अधिनस्त येणाऱ्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे सदर योजनेतर्गत अनुदान प्राप्तीसाठी १० प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी ६ प्रस्ताव अनुदानास पात्र असल्याचे शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाने कळवून शासनाच्या मान्यतेसाठी सादर केले आहेत. त्या अनुषंगाने शासन स्तरावर पुढील तपासणी/कार्यवाही आदिवासी विकास विभागामार्फत करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मिरा-भाईदर (जि.ठाणे) महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकावर फेरीवाल्यांनी हल्ला केल्याबाबत

(१८) * ११८३२ डॉ.(श्रीमती) मनिषा कायंदे : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मिरा-भाईदर (जि.ठाणे) येथील शिवसेना गल्ली नाक्यावरील प्रभाग कार्यालयाच्या परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांना हटविण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकावर फेरीवाल्यांनी लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना माहे नोव्हेंबर, २०२१ मध्ये वा त्यादरम्यान घडली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर हल्ल्यात महानगरपालिकेचे दोन कर्मचारी जबर जखमी झाले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने हल्लेखोर फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करून भविष्यात अशा घटना घडू नयेत याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दिलीप वळसे-पाटील : (१) हे खरे आहे.

(२) सदर हल्ल्यात पालिकेचे दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.

(३) सदर घटनेच्या अनुषंगाने भाईदर पो.स्टे. येथे गु.र.नं.४९३/२०२१ भा.दं.वि. कलम ३५३, ३३२, ५०४ अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात एका आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

मिरा-भाईदर महानगरपालिकेत प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन यांचेकडील १० सुरक्षा रक्षक उपलब्ध करून दिले आहेत. मोठ्या प्रमाणात फेरीवाला असलेल्या भागात कारवाई करताना सर्व प्रभागातील सर्व सुरक्षा रक्षक तसेच स्थानिक पोलीस ठाणे यांचेकडून पुरेसा बंदोबस्त घेऊन सामुहीक कारवाई करणेबाबत सर्व प्रभाग समितीचे सहा.आयुक्त यांना निर्देशित केले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गासाठीच्या भूसंपादनाकरीता शेतकऱ्यांना मिळालेल्या नुकसान भरपाईच्या रकमेत गैरव्यवहार झाल्याबाबत

(१९) * ११७५४ श्री.गोपिचंद पडळकर : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गाकरीता संपादन केलेल्या जमिनीच्या नुकसान भरपाईचे वाटप भूसंपादन अधिकारी क्रमांक १६ यांच्यामार्फत संबंधित बाधित शेतकऱ्यांना करण्याचे काम सुरु आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ज्या संपादन जमिनीमध्ये हरकती आहेत त्यांची सुनावणी भूसंपादन अधिकारी, सातारा यांचेमार्फत सुरु असून सदरहू भूसंपादन अधिकारी क्रमांक १६ सातारा हे सुनावणी झाल्यानंतर आदेश न काढता तडजोड करण्यासाठी संबंधितांवर दबाव टाकत असल्याचा प्रकार बरड येथील प्रकरणामध्ये निदर्शनास आला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी नुकसान भरपाईची रक्कम रुपये साडेचार कोटी एवढी असून, त्यामध्ये हरकत अर्जदारांना चार टक्के व सदरहू भूसंपादन अधिकारी यांना चार टक्के रक्कम देणेबाबत संबंधित जमीन बाधित शेतकरी यांच्यावर खाजगी दलालामार्फत दबाव टाकून गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणात दलालांना मध्यस्थी घेवून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्यात नऊ टक्के रक्कम मागितली असल्याचे तसेच शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतरांना लाभ दिल्याचे यासारख्या अनेक घटना निदर्शनास आल्यामुळे, सदरहू भूसंपादन अधिकार्यांच्या गैरकारभाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते व अनेक संघटनेने केली आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने गैरव्यवहार करणाऱ्या दोषी भूसंपादन अधिकारी यांच्यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.बाळासाहेब थोरात : (१) होय.

(२) अशी बाब निदर्शनास आली नाही.

(३) अशी बाब निदर्शनास आली नाही.

(४) आळंदी-पंढरपूर पालखी महामार्ग जमीन बाधित शेतकरी समिती तर्फे श्री शिवाजी तुकाराम जाधव यांचा अर्ज जिल्हाधिकारी, सातारा यांचे कार्यालयास प्राप्त झालेला असून त्यांनी मोघम स्वरूपात अर्ज दिलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग अधिनियम १९५६ मधील तरतुदीस अनुसरून बाधित खातेदारांची नुकसान भरपाई मोबदला रक्कम संबंधित खातेदारांच्या वैयक्तिक बँक खात्यावर जमा करणेत येते. त्यामुळे शेतकरी सोडून इतरांना लाभ दिलेला नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**जिल्हा क्रीडा अधिकारी, औरंगाबाद यांनी व्यायाम शाळा साहित्य
खरेदीमध्ये गैरव्यवहार केल्याबाबत**

(२०) * ११८७७ श्री.सतिश चव्हाण, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.विक्रम काळे, श्री.अंबादास दानवे : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद जिल्ह्यातील व्यायाम शाळांसाठी ई-टेंडरद्वारे साहित्य मागविण्याबाबत शासनाने सूचना दिल्या असूनही जिल्हा क्रीडा अधिकारी, औरंगाबाद यांनी सन २०२०-२०२१ या वर्षात व्यायाम शाळा साहित्य खरेदीसाठी एकही ई-निविदा (टेंडरींग) न काढता, रुपये साडे चार कोटींच्या दोन निविदा (टेंडर) काढून, सदर रुपये ९ कोटींच्या साहित्य खरेदीच्या निविदेमध्ये आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचे माहे जानेवारी, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, काही शाळांची मागणी नसतानाही त्यांना व्यायाम शाळा साहित्य दिले असून, औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत अस्तित्वात नसलेल्या शाळांनाही अनुदान दिल्याचे दाखवून तसेच काही शाळांनी ज्या साहित्यांचे प्रस्ताव दिले होते ते परस्पर बदलून त्यावर मुख्याध्यापकांच्या स्वाक्षऱ्या चिकटवून इतर साहित्यांचे वितरण केल्याचे दाखवून आर्थिक गैरव्यवहार केला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, व्यायाम शाळा साहित्याच्या सुमारे ९० प्रस्तावातून ५० ठिकाणी एकाच प्रकारचे साहित्य दिले, तर उर्वरित ठिकाणी साहित्य न देताच आर्थिक गैरव्यवहार केला आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने सदरहू गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.सुनिल केदार : (१), (२), (३) व (४) जिल्हा क्रीडा अधिकारी, औरंगाबाद यांनी सन २०२०-२१ मध्ये वेगवेगळ्या योजनांसाठी ई-टेंडरींग द्वारे ३ निविदा काढल्या आहेत. सदर विषयासंदर्भात शासनास अहवाल प्राप्त झाला असून, तो तपासून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे बोगस
आदेश निर्गमित केल्याबाबत**

(२१) * १२२३७ श्री.राजहंस सिंह, श्री.चंद्रशेखर बावनकुळे : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील अपर जिल्हाधिकारी पदावर सेवेत असणाऱ्या पाच अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासन सेवेत समायोजित करण्याचे बनावट आदेश काढल्याची प्रत समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने, सदरहू प्रकार उघडकीस आला असून याबाबत मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन, मुंबई यांचेकडे माहे जानेवारी, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणाबाबत संबंधित विभागाच्या अवर सचिव यांनी फिर्याद दिली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपजिल्हाधिकारी संवर्गामध्ये थेट भरती व प्रमोटींग असा वाद सुरू असून तदर्थ पदोन्नती पासून ज्येष्ठता ग्राह्य धरावी हा मुद्दा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाच्या औरंगाबाद व मुंबई खंडपीठामध्ये आला असून अनेक महीने जैसे थे चे आदेश मा.न्यायालयाने दिले होते, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.बाळासाहेब थोरात : (१), (२), (३) व (४) अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती देऊन त्यांना पदस्थापना देण्याबाबतचे बोगस आदेश निर्गमित करण्यात आले असल्याची बाब दिनांक ०७/०१/२०२२ रोजी या विभागाच्या निदर्शनास आणण्यात आली होती.

तथापि, सदर आदेश हे पूर्णपणे बोगस व खोट्या स्वाक्षरीने काढण्यात आले असल्याने या प्रकरणी मरीन झईव्ह पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हा क्रमांक २/२०२२, भा.दं.वि. कलम ४२०, ४६४, ४६५, ४६६ व ४६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रस्तुत गुन्ह्यामध्ये एका आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक ३१/१२/२०२० अन्वये प्रसिध्द करण्यात आलेल्या अंतिम ज्येष्ठतासूची मा.उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ, मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई व औरंगाबाद खंडपीठ येथे आव्हानीत करण्यात आलेली आहे. या याचिकांवर मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद येथे प्रदिर्घ सुनावणी होऊन दिनांक १७/१२/२०२१ अन्वये, मा.उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ यांच्या दिनांक १०/०२/२०२१ रोजीच्या स्थगिती आदेशामध्ये सुधारणा करून महसूल संवर्गातील रिक्त पदे भरण्यास परवानगी दिली आहे. तसेच, मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई यांनी दिनांक २७/०७/२०२१ च्या आदेशान्वये, अर्जदाराची अंतरिम स्थगिती (Interim Relief) देण्याची विनंती नाकारली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**बहुळ (ता.खेड, जि.पुणे) गावाच्या हद्दीत अंमली पदार्थ
जप्त केल्याबाबत**

(२२) * १२२७९ श्री.महादेव जानकर : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) चाकण शिक्रापूर (ता.खेड, जि.पुणे) रस्त्यावरील बहुळ गावच्या हद्दीत राजस्थान येथील वाहनातून जवळपास ९८ किलो ८४३ ग्रॅम वजनाचा रुपये ३१ लाख ७३ हजार किंमतीचा गांजा अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केल्याचे दिनांक ११ जानेवारी, २०२२ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर धाडीमध्ये किती दोषींना अटक करण्यात आली आहे, त्यांचेवर गुन्हा दाखल करून कोणती कारवाई करण्यात आली आहे,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दिलीप वळसे-पाटील : (१) होय.

- (२) व (३) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत चाकण पोलीस स्टेशनने केलेल्या कार्यवाहीत दिनांक ११/०१/२०२२ रोजी ०३ आरोपितांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गु.र.क्र.४९/२०२२, एन.डी.पी.एस. कायदा, १९८५ च्या कलम ८(क), २२(ब)(ii)(क), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमूद गुन्ह्यातील सदर ०३ आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये असून पुढील तपास सुरू आहे. तसेच उर्वरित ०२ आरोपींचा शोध सुरू आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

पिंपळगाव (ता.बाळापूर, जि.अकोला) येथे अवैधरित्या वाळू उत्खनन व विक्री सुरु असल्याबाबत

- (२३) * ११९६९ श्री.अमोल मिटकरी, श्री.शशिकांत शिंदे, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण, श्री.संजय दौंड, श्री.अरुण लाड : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) पिंपळगाव (ता.बाळापूर, जि.अकोला) शिवारातील ३५० एकर इ-क्लास जमिनीवरील टेकड्यांवर सर्वत्र खोल भुयारे करून वाळूचे अवैध उत्खनन करून वाळूची टॅकरद्वारे अवैध विक्री सुरु असल्याचे दिनांक १९ डिसेंबर, २०२१ रोजी वा त्यासुमारास जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या (डीएमओ) निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वाळूची अवैध विक्री होत असल्याने व शासनाच्या तिजोरीत शुल्कापोटी (रॉयल्टी) जमा होणारा महसूल बुडत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने अवैध वाळू उत्खनन व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून अवैध वाळू उत्खनन रोखण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.बाळासाहेब थोरात : (१), (२), (३) व (४) पिंपळगांव, ता.बाळापूर, जि.अकोला येथे शासकीय ई-क्लास जमिनीपैकी ४ हेक्टर जमिनीमध्ये खड्डे करून मातीखालील मातीमिश्रीत रेतीचे उत्खनन आढळून आले आहे. सदर प्रकरणी अवैध उत्खनन करणाऱ्या एकूण ११ प्रकरणांत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ४८ अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच, अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीस आळा घालण्याकरीता दक्षता पथके व ग्रामदक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. सदर क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले असून त्यामध्ये प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील व शहरालगतचे डोंगर पोखरून त्याठिकाणी अनधिकृत इमारती उभारल्याबाबत

(२४) * १२९०२ श्री.अंबादास दानवे : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद जिल्ह्यात व विशेषतः औरंगाबाद शहरालगतचे डोंगराचे खोदकाम करून त्याठिकाणी विनापरवानगी इमारती उभ्या केल्या जात असल्याचे माहे जानेवारी, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, महसूल, पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या संगनमताने जिल्ह्यातील व शहरालगतचे डोंगर पोखरले जात आहेत हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, मोठ्या प्रमाणात डोंगर पोखरले जात असल्याने पर्यावरणाचे नुकसान होऊन शासनाचा महसूल देखील बुडविला जात आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने याप्रकरणी जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.बाळासाहेब थोरात : (१), (२), (३), (४) व (५) हे खरे नाही.

राज्यातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचे प्रलंबित अनुदान मिळण्याबाबत

(२५) * १२९०७ श्री.प्रसाद लाड : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील सूक्ष्म सिंचनाचे अनुदान शासनाने ४५% वरून ८०% वर आणले असून गेल्या दोन वर्षांपासून २ लाख ७५ हजार शेतकरी या अनुदानाच्या प्रतिक्षेत असून त्यांचे सूक्ष्म सिंचनाचे रुपये ५६८ कोटी शासनाकडे प्रलंबित आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्यात मागील दोन वर्षात ५ लाख शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनासाठी ऑनलाईन अर्ज केले असून, साहित्य खरेदी करण्यास पूर्वसंमती मिळाली असल्याने साहित्य खरेदी करून त्याचे बिल सादर करूनही तसेच शेतकऱ्यांनी तालुका, जिल्हा आणि विभागीय कृषी कार्यालयाशी सतत पाठपुरावा करूनही त्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने या प्रकरणी चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने सूक्ष्म सिंचनाच्या अनुदानासाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना सूक्ष्म सिंचनाच्या अनुदानाची रक्कम अदा करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दादाजी भुसे : (१) सन २०१९-२० व २०२०-२१ मध्ये सूक्ष्म सिंचन संघ बसविलेल्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतर्गत अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना ५५% व इतर शेतकऱ्यांना (५ हेक्टरच्या मर्यादेत) ४५% अनुदान अदा करण्यात आलेले आहे.

सन २०१९-२० व २०२०-२१ मधील लाभार्थ्यांना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना २५% व इतर शेतकऱ्यांना (५ हेक्टरच्या मर्यादेत) ३०% अनुदान पूरक अनुदान देण्याबाबत निर्णय झालेला असून त्याचे सुमारे रुपये ४०५ कोटी अदा करणे प्रलंबित आहे.

(२) व (३) सन २०२१-२२ पासून राज्यातील अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून सूक्ष्म सिंचनाकरीता ८०% अनुदान व इतर शेतकऱ्यांना (५ हेक्टरच्या मर्यादेत) ७५% अनुदान देण्यात येत आहे.

सन २०१९-२० व २०२०-२१ मध्ये एकूण २,८७,१५४ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे अनुदान अदा करण्यात आले आहे. सन २०१९-२० व २०२०-२१ मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे पूरक अनुदान मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेमधून देण्याकरीता दिनांक २५ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये Dedicated Micro Irrigation Fund योजनेतर्गत नाबार्डमार्फत कर्ज घेण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे.

DMIF योजनेचा कालावधी मार्च, २०२१ अखेर संपुष्टात आला असून या योजनेस मुदतवाढ देण्याचे केंद्र शासनाच्या विचाराधीन आहे. केंद्र शासनाने या योजनेस मुदतवाढ दिल्यानंतर नाबार्डकडून कर्ज घेऊन सदर प्रलंबित पूरक अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कोतेवाडा, सोंडेपार शिवार (ता.हिंणणा, जि.नागपूर) येथील नुकसानग्रस्त
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळण्याबाबत**

(२६) * १३०९२ श्री.अभिजित वंजारी : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोतेवाडा, सोंडेपार शिवार (ता.हिंणणा, जि.नागपूर) गावात अमरावती-जबलपूर मार्गाचे व समृद्धी महामार्गाच्या बांधकामा दरम्यान जड वाहनाच्या वाहतुकीमुळे परिसरात धूळ पसरून तेथील शेतकऱ्यांच्या शेतातील कापसाचे पीक धुळीमुळे खराब झाल्याचे माहे नोव्हेंबर, २०२१ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर रस्त्याच्या कामामुळे पिकांचा दर्जा खालावल्याने या महामार्गालगतच्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यातील कोतेवाडा, सोंडेपार शिवार येथील बाधित कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दादाजी भुसे : (१) हे खरे नाही.

कोतेवाडा, सोंडेपार शिवार (ता.हिंणणा, जि.नागपूर) मधील शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्य राखीव पोलीस दलाच्या भरती परिक्षेत गैरप्रकार झाल्याबाबत

(२७) * १३१७६ श्री.चंद्रशेखर बावनकुळे : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य राखीव पोलीस दलाच्या दिनांक १२ डिसेंबर, २०२१ ते १० जानेवारी, २०२२ दरम्यान भरती परीक्षा घेण्यांत आल्या होत्या, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, नागपूर, पिंपरी चिंचवड, दौंडसह इतर जिल्ह्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या भरती परिक्षांमध्ये गैरव्यवहार झाला असून मूळ उमेदवारांऐवजी त्यांच्या जागी बोगस उमेदवारांनी परीक्षा दिल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, या गैरप्रकारामुळे योग्य उमेदवारांवर अन्याय होत असल्याने शासनाने ही भरती प्रक्रिया रद्द केली आहे काय,
- (४) असल्यास, उक्त गैरप्रकाराबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने नागपूर, पिंपरी चिंचवड, दौंडसह इतर जिल्ह्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या भरती परिक्षांमध्ये झालेल्या गैरप्रकाराशी संबंधित असलेल्या दोषी अधिकारी/कर्मचारी व इतरांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दिलीप वळसे-पाटील : (१), (२), (३) व (४) होय, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१९ कुसडगाव, जामखेड येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रिया राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ७ दौंड यांचेमार्फत नागपूर, पुणे, औरंगाबाद व नाशिक येथे घेण्यात आली. सदरच्या लेखी परीक्षेमध्ये डमी उमेदवार बसल्याबाबत राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ७ दौंड या कार्यालयास निनावी मेल प्राप्त झाला. त्यानुषंगाने प्रकरणाची शहानिशा केली असता ७ डमी उमेदवारांनी परीक्षा दिल्याची तसेच १ उमेदवारांनी मायक्रोफोन वापरून परीक्षा देत असल्याचे निदर्शनास आले.

उपरोक्त प्रमाणे निदर्शनास आलेल्या उमेदवारांना अपात्र करण्यात आले आहे. सदरहू भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शी पध्दतीने राबविण्यात आली असल्याने भरती प्रक्रिया रद्द करण्यात आलेली नाही.

या प्रकरणी ८ उमेदवारांसह एकूण १७ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे व सद्यःस्थितीत गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**जोगेश्वरी (प.), मुंबई येथील सदनिका खरेदीमध्ये
आर्थिक फसवणूक झाल्याबाबत**

(२८) * १३३२९ श्री.रमेश कराड, श्री.गोपिचंद पडळकर : सन्माननीय गृह मंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई जोगेश्वरी (पश्चिम) येथे रिहान टेरसिज, सदनिका नं.४०१, चौथा माळा, बंडीवाली हील रोड, खान ईस्टेट, एस.व्ही.रोड येथील २२०० चौ.फुट क्षेत्रफळाचा फ्लॅट खरेदी करण्याकरीता स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन व टी.डी.एस. करीता रक्कम रुपये १५,४०,०००/- तसेच ओशिवरा यशोदिप को.ऑप.हौ.सोसायटी, फ्लॅट नं.आर-१२, फ्लॅट नं.५०४, म्हाडा ले आऊट, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई येथील ८७५ चौ.फुट कारपेट एरिया असलेला फ्लॅट खरेदी करण्याकरीता स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन व टी.डी.एस. करीता रुपये ६,५०,०००/- अशाप्रकारे उपरोक्त दोन्ही फ्लॅट खरेदीकरीता मेसर्स सिध्दार्थ फिनक्रॉप अँडव्हर्जी सर्व्हिस, अंधेरी (पूर्व) मुंबई कार्यालयातील श्री.रॉडनी लोबो, श्री.योगेश सावंत व श्रीमती किरण शेट्टी यांनी श्री.चेतन धिरजलाल पारेख यांचेकडून एकूण रुपये २१,९०,०००/- घेवून फसवणूक केल्याप्रकरणी अंधेरी पोलीस ठाणे येथे दिनांक १९ मे, २०१९ रोजी वा त्यासुमारास गुन्हा नोंदविण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर व्यवहार करतांना श्री.रॉडनी लोबो, श्री.योगेश सावंत व श्रीमती किरण शेट्टी यांनी इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरमधील ओळखदर्शक वैशिष्ट्यांचा गैरवापर करून, फ्लॅट खरेदी केल्यानंतर रजिस्ट्रेशन व स्टॅम्प ड्युटी भरण्याकरीता शासकीय कार्यालयात वापरण्यात येणारे एकसारखी नक्कल केलेली बनावट व खोटी चलन/ पावती तयार करून श्री.पारेख यांची फसवणूक केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी पोलीस ठाणे, अंधेरी यांचे कार्यालयामध्ये आरोपितांना हजर राहण्याबाबत पोलीस प्रशासनाने सन २०१९ पासून अनेकदा नोटीसा पाठवूनही आरोपितांसोबत पोलीस प्रशासनातील अधिकारी यांचे आर्थिक संगनमत असल्यामुळे आरोपी अंधेरी पोलीस ठाण्यात उपस्थित राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे, याप्रकरणी आरोपींवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने अंधेरी पोलीस ठाण्यात दोषीवर कारवाई करून फसवणुकदारांची रक्कम त्यांना परत मिळवून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दिलीप वळसे-पाटील : (१) होय.

सदर प्रकरणी श्री.चेतन पारेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंधेरी पोलीस ठाणे, मुंबई येथे १ मे, २०१४ रोजी गु.र.क्र.२१५/२०१९, भा.द.वि. कलम ४२०, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४६९, ४७१, ३४ सह ६६ (क)(ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

(२) होय.

(३) हे खरे नाही.

गुन्ह्यातील आरोपी योगेश सावंत यास मा.उच्च न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे.

सदर गुन्ह्यातील उर्वरित दोन आरोपी रॉडनी लोबो व श्रीमती किरण शेटी गुन्ह्यात सहभागाबाबत तपास सुरु असून या आरोपीविरुद्ध सबळ पुरावे प्राप्त झाल्यास पुढील कारवाई करण्यात येईल.

(४) सदर प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मंडल अधिकारी, कुंभारवळण (ता.पुरंदर, जि.पुणे) यांनी
बेकायदेशीर फेरफार नोंदी केल्याबाबत**

(२९) * १२२७४ श्री.जयंत पाटील, श्री.सदाशिव खोत, श्री.बाळाराम पाटील, श्री.किशोर दराडे : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मंडल अधिकारी, कुंभारवळण (ता.पुरंदर, जि.पुणे) यांनी पदाचा कार्यभार दिनांक ८ जुलै, २०१८ रोजी वा त्यासुमारास स्वीकारल्यानंतर अनेक बेकायदेशीर फेरफार नोंदी केल्याच्या तक्रारी उपविभागीय अधिकारी, दौंड-पुरंदर यांच्याकडे करण्यात आल्या होत्या, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी दौंड-पुरंदर यांनी चौकशी करून मंडल अधिकारी, कुंभारवळण यांच्याबाबत अहवाल जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे सादर केला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे, चौकशीअंती बेकायदेशीररित्या फेरफार नोंदी करणाऱ्या संबंधित मंडल अधिकारी यांच्यावर जिल्हाधिकारी, पुणे यांनी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.बाळासाहेब थोरात : (१) होय.

(२) होय.

(३) जिल्हाधिकारी, पुणे यांनी दिनांक २४/०२/२०२२ जापनान्वये संबंधित मंडल अधिकारी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम-८ नुसार विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मेसर्स गेमकिंग इंडिया प्रायव्हेट लि. कंपनीच्या बेकायदेशीर ऑनलाईन बेटिंग व गॅम्बलींगच्या व्यवसायाप्रकरणी कारवाई करणेबाबत

(३०) * १२७१४ श्री.प्रविण दरेकर, श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर, डॉ.परिणय फुके, श्री.सुरेश धस, श्री.सदाशिव खोत, श्री.प्रसाद लाड, श्री.गोपिचंद पडळकर, श्री.निलय नाईक, श्री.प्रवीण दटके, श्री.रमेशदादा पाटील, अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मेसर्स गेमकिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी राज्यात आणि इतर राज्यात बेकायदेशीर ऑनलाईन सट्टा व जुगाराच्या व्यवसायातून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवत असल्याप्रकरणी शेकडो एफआयआर दाखल झाले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कंपनीचे मूळ मालक रमेश लखुलाल चौरसिया यांना अटक झाली असली तरी त्यांचा मुलगा अचल रमेश चौरसिया फरार आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडविणाऱ्या रमेश लखुलाल चौरसिया व अचल रमेश चौरसिया यांना मोक्का लावावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधान परिषद यांनी दिनांक २९ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या पत्राद्वारे शासनाकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दिलीप वळसे-पाटील : (१) महाराष्ट्र राज्यात बेकायदेशीर ऑनलाईन बेटिंग व गॅम्बलींगच्या व्यवसाय संदर्भात एकूण २१ गुन्हे दाखल झाले आहेत.

(२) होय.

(३) होय.

(४) सदर गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास सुरू आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

अरबी समुद्रात जलपरी या भारतीय बोटीवर झालेल्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या मच्छिमारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देणेबाबत

(३१) * १२६५५ श्री.रमेशदादा पाटील : सन्माननीय मत्स्यविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गुजरात राज्याच्या हद्दीजवळ अरबी समुद्रात जलपरी या भारतीय बोटीवर पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या मच्छिमारां बांधवांच्या कुटुंबियांना शासनाने रुपये ५ लाखांची आर्थिक मदत देणेबाबतचे निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक ९ नोव्हेंबर, २०२१ रोजी वा त्यासुमारास मा.मत्स्यव्यवसाय मंत्री महोदयांना दिले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने कोणतीच कार्यवाही केली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून मृत्युमुखी पडलेल्या मच्छिमर बांधवाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.अस्लम शेख : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रुपये ५,००,०००/- इतके अर्थसहाय्य कै.श्रीधर रमेश चामरे, मौजे-वडराई, ता.जि.पालघर यांच्या वारसांना तहसिलदार पालघर यांचेमार्फत वाटप करण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील जैव उत्तेजकांच्या उत्पादनांची नोंदणी प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत

(३२) * १३४१६ श्री.नागोराव गाणार, श्री.प्रविण दरेकर, श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर, अॅड.निरंजन डावखरे, डॉ.परिणय फुके, श्री.प्रवीण दटके, श्री.रमेश कराड, श्री.रमेशदादा पाटील, श्री.महादेव जानकर : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील जैव उत्तेजकांच्या (बायोस्टिम्युलंट) यादीतील उत्पादनांना तात्पुरती मान्यता देण्यासाठी कृषी आयुक्तालयाने राबविलेली नोंदणी प्रक्रिया संशयास्पद असल्याची बाब कृषी उद्योजकांनी माहे जानेवारी, २०२२ च्या शेवटच्या आठवड्यात निदर्शनास आणली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नोंदणीसाठी अनेक प्रकरणे प्रलंबित असताना अधिकृत चेकलिस्ट दिली जात नसल्याने आयुक्तालयात जी-१ व जी-२ यापैकी नेमकी कोणती प्रक्रिया सुरु आहे हे समजत नसल्याने मागील अनेक दिवसांपासून

जी-२ साठी अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी कृषी आयुक्तालयातील कार्यालयात जाऊनही कोणतीही कायदेशीर व व्यवस्थित माहिती दिली जात नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने जैव उत्तेजक उत्पादनांची नोंदणी पारदर्शक व मर्यादित वेळेत करण्यासाठी कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दादाजी भुसे : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) केंद्र शासनाने दिनांक २३/०२/२०२१ अन्वये, खत नियंत्रण आदेश १९८५ चे परिशिष्ट-६ अंतर्गत बायोस्टिम्युलंट (Biostimulant) या घटकाचा नव्याने समावेश केला आहे. केंद्र शासनाच्या एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन विभागाने दिनांक ०२/०८/२०२१ च्या पत्रान्वये राज्य शासनाकडून आवश्यक असणारे Form G-२ मधील प्रमाणपत्र प्रदान करण्याची कार्यपध्दती निश्चित करून दिली आहे. सदर पत्रामध्ये उत्पादकांनी राज्य शासनास दिनांक ३१/१२/२०२१ अखेर G-१ फॉर्म सादर करण्यास कळविले होते. G-१ फॉर्म सादर झाल्यानंतर १५ ते २० दिवसात G-२ फॉर्म निर्गमित करणेबाबत सूचित करण्यात आले होते. त्यानुसार बायोस्टिम्युलंट (G-२) करीता दिनांक २८/०२/२०२२ अखेर १२८४ प्रस्ताव विविध कंपन्यांकडून प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ८४० प्रस्तावांना G-२ प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले आहेत. उर्वरित ४४४ प्रस्तावांमध्ये त्रुटी आहेत. दिनांक ३१/१२/२०२१ पर्यंत शेवटच्या टप्प्यात जादा अर्ज आल्यामुळे छाननी करून त्यांना G-२ निर्गमित करण्यास विलंब झाला आहे. तसेच, सदर काम करणारे अधिकारी/ कर्मचारी कोरोना विषाणूने बाधित झाल्यामुळे त्यांना विलगीकरणामध्ये रहावे लागल्यामुळे विलंब झाला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील दहशतवाद विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची
रिक्त पदे भरण्याबाबत**

(३३) * १२५७३ डॉ.प्रज्ञा सातव, डॉ.वजाहत मिर्झा, श्री.अभिजित वंजारी, श्री.राजेश राठोड : दिनांक ४ मार्च, २०२२ रोजी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलेल्या अतारांकित प्रश्नोत्तरांच्या यादी क्रमांक १२ मधील प्रश्न क्रमांक १०४१२ ला दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील दहशतवाद विरोधी पथकातील विविध संवर्गातील १७२ पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत असून दहशतवादाच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे माहे जानेवारी, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर रिक्त पदे भरण्याबाबत संबंधित आयुक्तांना शासनाने निर्देश देऊनही अद्याप रिक्त पदे भरण्यात आलेली नाहीत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून दहशतवादविरोधी पथक (ए.टी.एस.) मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दिलीप वळसे-पाटील : (१) राज्यातील दहशतवादविरोधी पथकासाठी एकूण ७१३ मंजूर पदे असून, त्यापैकी ५४३ पदे कार्यरत असून १७० पदे रिक्त आहेत.

उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करून दहशतवाद विरोधी पथकातर्गत गुन्ह्यांचा तपास करण्यात येत आहे.

(२) व (३) विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उप महानिरीक्षक,पोलीस उपअधीक्षक (सशस्त्र) व सहायक पोलीस आयुक्त/ पोलीस उपअधीक्षक (निःशस्त्र) ही पदे शासन मान्यतेने पदोन्नतीने भरण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे.

पोलीस निरीक्षकांची रिक्त असलेली १३ पदे ही बदली/पदोन्नती आदेशित आहेत. संबंधित घटकांना त्यांना कार्यमुक्त करण्याबद्दल कळविण्यात आले आहे.

सहायक पोलीस निरीक्षकांची रिक्त असलेली पदे ही मार्च, २०२२ अखेर पदोन्नतीने योग्य प्रमाणात भरण्यात येत आहेत.

पोलीस उपनिरीक्षकांची बॅच महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे प्रशिक्षण घेत असून, सदर प्रशिक्षण पूर्ण होताच पोलीस उपनिरीक्षकांची रिक्त असलेली ६३ पदे योग्य प्रमाणात भरण्यात येत आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील रस्ते अपघात रोखण्याकरीता उपाययोजना करण्याबाबत

(३४) * १२३५५ श्री.रविंद्र फाटक, श्री.प्रवीण दटके, श्री.नागोराव गाणार, डॉ.सुधीर तांबे, श्री.अभिजित वंजारी, डॉ.वजाहत मिर्झा, श्री.विक्रम काळे, श्री.बाळाराम पाटील, श्री.राजेश राठोड : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात मुंबई शहर-१८४, पुणे-१३६, नाशिक-१३३, अहमदनगर-११४, नागपूर-१२२ व औरंगाबाद-६५ अशी रस्ते अपघातांची नोंद झाल्याचे तसेच रस्ते अपघातात दररोज ४० जणांचा मृत्यू होत असून २६६३ रस्ते अपघातांमध्ये ११८० प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे माहे नोव्हेंबर, २०२१ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, खाजगी वाहतूकदार एसटी संपामुळे काळी-पिवळी जीप, मॅक्सिकॅब, टेम्पो-ट्रॅव्हलर, खाजगी बस इत्यादी वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करून तसेच रस्ता सुरक्षा नियमांचे उल्लंघन करीत असल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात रस्ते अपघात व मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होणे, अपघाताचे प्रमाण रोखणे याकरीता करावयाच्या उपाययोजनेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी (नागपूर) मा.गृहमंत्री यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून राज्यातील रस्ते अपघात रोखण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दिलीप वळसे-पाटील : (१) हे अंशतः खरे आहे.

माहे नोव्हेंबर, २०२१ मध्ये राज्यात एकूण २७१५ अपघात घडले असून १२१४ प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे.

(२) हे खरे नाही.

(३) स्थानिक लोकप्रतिनिधी (नागपूर), यांनी मा.गृहमंत्री यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केल्याचे आढळून आले नाही.

(४) राज्यातील रस्ते अपघात रोखण्याकरीता खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात येत आहेत.

- राज्यातील रस्त्यावर होणाऱ्या अपघातांना नियंत्रणात आणणे व अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हे उद्देश समोर ठेऊन जनजागृतीकरीता जानेवारी महिन्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते.
- संपूर्ण राज्यातून एकूण १३७७ ब्लॉक स्पॉटची माहिती संकलित करून रस्ते अपघातांचे विश्लेषण करण्यात येऊन सदर ठिकाणी करावयाच्या तातडीच्या, अल्प व दीर्घ मुदतीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
- प्राणांतिक व गंभीर अपघातांचे विश्लेषण करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत एक अधिकारी व तीन अंमलदार यांचे विशेष पथक निर्माण करण्यात आलेले आहे.
- सर्व महामार्गावर व रस्त्यांवर जड / अवजड वाहनांना उजवीकडील मार्गिकेमधून मार्गक्रमण करण्यास मनाई करण्याबाबत तसेच सरळ रस्त्यांवरील व घाट मार्गातील वेगमर्यादा निश्चित करण्याबाबत अधिसूचना निर्गमित करून त्याबाबत जनजागृती करण्यात आलेली आहे.

- अपघात ग्रस्त व्यक्तींना हाताळण्याबाबत महामार्गावरील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना रस्ता सुरक्षा विषयक व प्रथमोपचाराबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
- महामार्गावरील अपघातग्रस्तांना गोल्डन अवर मध्ये रुग्णालयात नेण्याकरीता "हायवे मृत्यूंजय द्रुत" ही योजना राबविण्यात येते.
- मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी कमी करण्याकरीता "गोल्डन अवर्स" ही संकल्पना राबविण्यात येत असून शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी सदर महामार्गावर अवजड वाहनांना काही कालावधीसाठी प्रवेश नाकारण्यात येतो.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

बीड जिल्ह्यातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याबाबत

(३५) * ११८६३ श्री.विनायकराव मेटे : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बीड, परळी, गेवराई (जि.बीड) येथील सीसीटीव्ही यंत्रणा गत सहा महिन्यांपासून बंद असल्याचे दिनांक १ नोव्हेंबर, २०२१ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त ठिकाणाची सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याने बीड शहरातील दुचाकी गाड्यांची चोरी, चेन स्नॅचिंग व इतर गुन्ह्याचा तपास लागत नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे, चौकशीच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात सीसीटीव्ही कॅमेरे सुरु करणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दिलीप वळसे-पाटील : (१) अंशतः खरे आहे.

- (२) सीसीटीव्ही कॅमेरेमुळे गुन्हे तपास/ शोध कामी मदत होते व गुन्हे उघडकीस येतात. तथापि, तपास करण्याच्या इतर पध्दतीने गुन्हे उघडकीस येत आहेत.

(३) पोलीस अधीक्षक कार्यालय, बीड मार्फत जिल्हा नियोजन समिती फंडातून नाविन्यपूर्ण योजनेतर्गत बीड, परळी व गोवराई शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. बीड शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा देखभाल व दुरुस्ती नगरपरिषद, बीड यांचेमार्फत करण्यात येत आहे. तर परळी व गोवराई येथील सीसीटीव्ही यंत्रणा उभारणी देखभाल व दुरुस्ती कालावधी पूर्ण झाल्याने जिल्हाधिकारी, बीड यांनी नगरपरिषद, परळी व नगरपरिषद, गोवराई यांना सदर प्रकल्पाची देखभाल व दुरुस्ती करणेबाबत आदेशित केले आहे. बीड व परळी शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याकरीता अनुक्रमे नगरपरिषद, बीड व नगरपरिषद, परळी कार्यालयामार्फत कारवाई सुरु आहे. तसेच गोवराई शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत गोवराई नगरपरिषद यांच्या समन्वयाने देखभाल दुरुस्ती होणेबाबत कारवाई करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

जत (जि.सांगली) पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असलेल्या मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत

(३६) * ११७७२ श्री.सदाशिव खोत, श्री.गोपिचंद पडळकर : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जत (जि.सांगली) पोलीस स्टेशनमध्ये मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याविरुद्ध त्यांनी पत्नीच्या अंगावर उकळते तेल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ केल्याप्रकरणी तक्रार नोंदवून दिनांक १ नोव्हेंबर, २०२१ रोजी गुन्हा दाखल केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी आरोपीला ४१/डी ची नोटीस बजावण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येवून आरोपीला २१ दिवसांनी नोटीस बजावल्याचे तसेच आरोपीचा अटकपूर्व जामीन मा.सत्र न्यायालयाने दिनांक १६ नोव्हेंबर, २०२१ रोजी फेटाळून आरोपीला १० दिवसानंतर अटक केल्यामुळे पोलीस प्रशासन आरोपीला सहकार्य करित असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सीडीआर लोकेशन काढण्यासाठी गुन्हा दाखल झाल्यानंतर २३ दिवसांनी पोलिसांनी कार्यवाही करण्यास सुरुवात केल्याचे तसेच आरोपी मा.उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी गेला असता तपास अधिकारी गैरहजर असणे व पोलिसांनी जबाब (साक्ष) देखील सादर केलेले नसल्यामुळे पोलीस प्रशासन याप्रकरणाकडे हेतूपरस्पर दुर्लक्ष करित असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपी तसेच आरोपीस सहकार्य करणाऱ्या संबंधित दोषी पोलीस दलातील अधिकारी/कर्मचारी यांचेविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दिलीप वळसे-पाटील : (१) होय, हे खरे आहे.

सदर प्रकरणात जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ५८०/२०२१, भा.दं.वि. कलम ४९८(अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये दिनांक ०१/११/२०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भा.दं.वि.कलम ४०६ व ३७७ ही वाढीव कलमे नंतर लावण्यात आली आहेत.

(२), (३) व (४) सदर प्रकरणात गुन्हा दाखल होताच आरोपीला तपासासाठी हजर राहण्यास कळविले. तथापि, तो हजर न झाल्याने तपास अधिकारी यांनी दिनांक २१/११/२०२१ रोजी आरोपीच्या नावे नोटीस बजावण्याकरीता गेले असता तो राहत्या घरी मिळून न आल्याने ४१-अ ची नोटीस दरवाजावर लावण्यात आली. आरोपीस सेशन कोर्टाने जामीन नामंजूर केल्यानंतर आरोपीने मा.उच्च न्यायालयात अर्ज केला. मा.उच्च न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला असून जामीन अर्जावर अंतिम सुनावणी झालेली नाही. सदर प्रकरणाचा तपास सुरु आहे.

(५) विलंब झालेला नाही.

**पेण-खोपोली मार्गावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम
मशीनमधून लाखो रुपयांची चोरी झाल्याबाबत**

- (३७) * १३२९२ श्री.सुनिल शिंदे, श्री.विलास पोतनीस : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) पेण - खोपोली मार्गावरील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडून सुमारे ५६ लाखांची रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दिनांक १७ जानेवारी, २०२२ रोजी वा त्या सुमारास घडली आहे, हे खरे आहे काय;
- (२) असल्यास, पेण-खोपोली मार्गावर या घटनेपूर्वी दरोडेखोरांकडून आठ दुकाने फोडण्याच्या घटना घडल्या आहेत, हे ही खरे आहे काय;
- (३) असल्यास, उक्त प्रकरणांबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व चौकशीच्या अनुषंगाने चोरीचा किती रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे, तसेच या प्रकरणी संबंधित दोषी व्यक्तींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दिलीप वळसे-पाटील : (१) होय.

- (२) दिनांक १२/१३ डिसेंबर, २०२१ या रात्री दरम्यान दुकाने फोडून चोरीच्या घटना घडल्या आहेत.
- (३) एटीएम मशीन फोडण्याच्या घटनेबाबत दिनांक १७/०१/२०२२ रोजी पेण पोलीस ठाणे गु.र.नं.११/२०२२, भा.दं.वि.सं. कलम ३८०, ४३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास सुरु आहे.
- दुकाने फोडून चोरीच्या घटनेबाबत पेण पोलीस ठाणे गु.र.नं. २५१/२०२१, भा.दं.वि.सं. कलम ४५७, ३८०, ५११, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण करण्यात आला असून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात येत आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अधिक परतावा गुंतवणुकीमध्ये
आर्थिक फसवणूक झाल्याबाबत**

(३८) * १३३९९ श्री.विलास पोतनीस, श्री.सुनिल शिंदे : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबादत जिल्ह्यात ३०:३० गुंतवणुकीमध्ये झालेल्या गैरव्यवहारात शेकडो शेतकऱ्यांना १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ७ ते २६ हजार रुपये प्रतिमहिना देण्याचे आमिष दाखवून संतोष राठोड या इसमाने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली असल्याचा प्रकार दिनांक २४ जानेवारी, २०२२ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे, चौकशीच्या अनुषंगाने सदर प्रकरणातील दोषी व्यक्तींवर तसेच कारवाई करण्याबाबत फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना गुंतवणुक केलेली रक्कम परत मिळवून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दिलीप वळसे-पाटील : (१) व (२) सदर प्रकरणी आरोपींनी संगनमत करून अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीची रुपये ३३,५०,०००/- इतक्या रकमेची फसवणूक केली अशी तक्रार प्राप्त झाल्यावर पोलीस स्टेशन बिडकीन, जि.औरंगाबाद येथे गु.र.नं. २६/२०२२, भा.दं.वि. कलम ४२०, ४०६, ३४, सहकलम ३ एम.पी.आय.डी., १९९९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हातील मुख्य आरोपी संतोष राठोड यास अटक करण्यात आली असून आर्थिक गुन्हे शाखा, औरंगाबाद (ग्रामीण) यांच्याकडून पुढील तपास सुरु आहे.

(३) विलंब झालेला नाही.

**महाड (जि.रायगड) तालुक्यातील मातीच्या अवैध उत्खननावर
बंदी घालण्याबाबत**

(३९) * १३२४१ अॅड.निरंजन डावखरे, श्री.प्रविण दरेकर, श्री.प्रसाद लाड, डॉ.परिणय फुके : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाड (जि.रायगड) तालुक्यातील विविध प्रकल्पांना लागणाऱ्या मातीसाठी डोंगर पोखरण्यात येत असून सुट्टीच्या दिवशी परवानगीपेक्षा अधिक उत्खनन केले जात असल्याचे माहे जानेवारी, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर उत्खननामुळे भविष्यात महाड तालुक्यात भूस्खलनाचा धोका अधिक वाढणार असून उत्खनन सुरू करण्यापूर्वी महसूल विभाग कोणत्याच मार्गदर्शनपर सूचना देत नसल्याने डोंगर पायथ्याशी खोदकाम करून माती वाहतूकदार आणि पुरवठादार त्यांचा आर्थिक लाभ करून घेत आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने अतिरिक्त उत्खननावर व खोदकामावर बंदी आणण्याबाबत तसेच याप्रकरणी दोषी असणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.बाळासाहेब थोरात : (१), (२), (३) व (४) हे खरे नाही.

तथापि, मौजे चांभार खिड, ता.महाड येथील स.नं.१४७ हि.नं.१अ क्षेत्र ००/५२/०८ हे. आर या ठिकाणी मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे कामासाठी एल अॅण्ड टी कंपनी यांचे मार्फत उत्खनन व वाहतूक चालू आहे. सदर कंपनीला स्वामित्वधनाची रक्कम भरून परवानगी देण्यात आली आहे. उत्खनन चालू असलेल्या ठिकाणी लोकवस्ती नाही आणि तालुक्यातील इकोसेन्सेटिव्ह झोन असलेली गावे व दरडप्रवण असलेले क्षेत्र वगळून उत्खनन परवानगी देण्यात येते.

**मुंबई व नवी मुंबई परिसरात अंमली पदार्थाची खरेदी-विक्री करणाऱ्या
दोषींवर कारवाई करण्याबाबत**

(४०) * १२६३७ डॉ.(श्रीमती) मनिषा कायंदे, श्री.रमेशदादा पाटील, श्री.प्रविण दरेकर, श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर, अॅड.निरंजन डावखरे, डॉ.परिणय फुके, श्री.नागोराव गाणार, श्री.निलय नाईक, श्री.रामदास आंबटकर : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पनवेल (जि.रायगड) येथील नेरे गावात नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कोट्यवधी रुपयाचे अंमलीपदार्थ जप्त केल्याचे माहे जानेवारी, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले असून नववर्षाच्या (थर्टीफस्टच्या) निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या व अंमली पदार्थ तरुणांना विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) सायन (मुंबई) परिसरातून दिनांक २० ऑक्टोबर, २०२१ रोजी रुपये २१ कोटी किंमतीचे सुमारे सव्वा सात किलो हिरॉईन जप्त केले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने अंमली पदार्थ खरेदी-विक्री करणाऱ्या दोषींना अटक करून त्यांचेवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दिलीप वळसे-पाटील : (१) हे खरे आहे.

दिनांक ३१/१२/२०२१ रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत कक्ष-३ गुन्हे शाखेने पनवेल (जि.रायगड) येथील नेरे गावात केलेल्या कार्यवाहीत एकूण रुपये २.५ कोटी किंमतीच्या मेथ्याॅक्युलॉन पावडर या अंमली पदार्थासह एकूण रुपये २,५३,७०,९००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये एकूण ६ आरोपितांना अटक करण्यात आली आहे.

(२) हे खरे आहे.

अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गु.शा.,गु.अ.वि., मुंबई घाटकोपर युनिटमार्फत केलेल्या कारवाईमध्ये दिनांक १९/१०/२०२१ रोजी ७ किलो २०० ग्रॅम वजनाचा हेरोईन हा अंमली पदार्थ अंदाजे किंमत रुपये २१,६०,००,०००/- हस्तगत करण्यात आला आहे.

(३) नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत कक्ष-३ गुन्हे शाखेने केलेल्या कार्यवाहीत दिनांक ३१/१२/२०२१ रोजी ०६ अटक आरोपितांविरुद्ध पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.क्र.३७१/२०२१, एन.डी.पी.एस.कायदा, १९८५ च्या कलम ८(क), २२(क), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमूद गुन्ह्यातील आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये असून पुढील तपास सुरु आहे.

मुंबई अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये दिनांक १९/१०/२०२१ रोजी एका आरोपी महिलेस अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी महिलेविरुद्ध गु.र.क्र.९३/२०२१, कलम ८(क) सह २१(क) एन.डी.पी.एस कायदा, १९८५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून ती सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

देऊळगावराजा (जि.बुलढाणा) तालुक्यातील खडकपूर्णा नदीपात्रातून अवैध रेती उपसा सुरु असल्याबाबत

(४१) * ११८११ श्री.गोपिचंद पडळकर : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) देऊळगावराजा (जि.बुलढाणा) तालुक्यातील खडक पूर्णा नदीतील रेतीचा मोठ्या प्रमाणात अवैध उपसा केला जात असून गेल्या चार ते पाच महिन्यापासून तालुक्यातील कोणत्याही रेती घाटाचा लिलाव झालेला नसतानाही रेती माफियां मार्फत दररोज हजारो ब्रास रेतीचा जेसीबी, ट्रॅक्टर किन्ही द्वारे व खडक पूर्णा धरणातून बोटी द्वारे अवैध रेती उपसा सुरु असून बऱ्याच टिप्पर द्वारे दररोज अवैध वाहतूक सुरु असल्याचे माहे डिसेंबर, २०२१ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दिग्रस बुद्रुक (ता.देऊळगावराजा) या गावातील ई क्लास जमिनीमध्ये रेतीचा स्टॉक नसतानाही स्टॉक असल्याचे कागदोपत्री दाखवून व त्याचा लिलाव करून बालाजी सूतगिरणी संस्था, लि. देऊळगावराजा या नावाने बनविलेल्या पावत्या नुसार त्याठिकाणी रेती न टाकता सांगली, नागपूर या लांब टप्प्याची गावे दाखवून रेती माफियांना त्या पावत्या पुरविण्यात आल्या आहेत, तसेच त्याचा कालावधी जास्त असल्यामुळे एकाच पावतीवर रेती माफियांनी १०-१० गाड्या स्थानिक लेव्हलवर जिल्ह्यात देखील खाली केल्या आहेत व अनेक स्टॉक दाखवून व त्याचा लिलाव केल्याचे दाखवून त्या पावत्या अशाच प्रकारे इतर रेती माफियांना वाटप करण्यात आल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी अनिल चित्ते राहणार ता.देऊळगाव राजा (ता.देऊळगावराजा, जि.बुलढाणा) यांनी या गैरप्रकारांची तक्रार करून दिनांक १६ डिसेंबर, २०२१ रोजी दोषीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण देखील केले होते परंतु त्यावेळी उपविभागीय अधिकारी, सिंदखेडराजा यांनी कारवाई करण्याचे आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास सांगितले होते परंतु उपोषण मागे घेऊनही आजमितीस कोणतीही कारवाई प्रशासनाकडून होत नसल्याने तक्रारदार यांनी माहे डिसेंबर, २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात मा.महसूल मंत्री, मा.प्रधान सचिव महसूल (खनिज) यांना निवेदनाद्वारे सदर प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे, हेही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीअंती उक्त निवेदनातील तक्रारीच्या अनुषंगाने अवैध रेती उत्खनन करणाऱ्या रेती माफिया व रेती माफियांना सहकार्य करणाऱ्या देऊळगावराजा तालुक्यातील महसूल विभागातील अधिकारी व संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.बाळासाहेब थोरात : (१) हे खरे नाही.

(२), (३), (४) व (५) देऊळगावराजा तालुक्यातील दिग्रस बुद्रुक येथील गावातील ई क्लास जमिनीवर दोन प्रकरणात ९२१.६० ब्रास अवैधरित्या केलेला वाळू साठा जप्त करून त्याचा रितसर शासन निर्णयातील तरतुदीन्वये

लिलाव करून श्री.बालाजी सहकारी सुतगिरणी मर्या. देऊळगावराजा व इतर दोन यांना रुपये २०.५१ लाख महसूल आकारून वाळू साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

तक्रारदार यांनी माहे डिसेंबर, २०२१ मध्ये खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, बुलढाणा यांनी तहसिलदार, बुलढाणा यांना कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले असता, तहसिलदार, बुलढाणा यांनी तक्रारकर्ता यांचे तक्रारीत तथ्य आढळून येत नसल्याचा अहवाल जिल्हाधिकारी, बुलढाणा यांना सादर केला आहे.

देऊळगावराजा तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्याकरीता वेळोवेळी केलेल्या कार्यवाही मध्ये एकूण ११ प्रकरणांत रुपये १८.०४ लाख इतका महसूल शासनास जमा केला आहे.

बीड जिल्ह्यातील वक्फ बोर्डाच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याबाबत

(४२) * १२२३८ श्री.राजहंस सिंह : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बीड जिल्ह्यातील वक्फ बोर्डाच्या सुमारे ४०९ एकर जमिनीसंदर्भात महसूल अधिकाऱ्यांनी १५ जणांसोबत आर्थिक संगनमत करून जमीन गैरव्यवहार, लाचखोरी व मनी लॉड्रिंग केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असल्याचे माहे जानेवारी, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जिल्ह्यात वक्फ बोर्डाची ७९६ एकर ३७ गुंठे जमीन असून त्यापैकी ४०९ एकर ५ गुंठे जमीन बनावट कागदपत्रे तयार करून खाजगी व्यक्तींच्या नावे करण्यात आली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने सर्व आरोपींना नोटीस बजावत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे, हे ही खरे आहे काय,

- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने महसूल विभागातील संबंधित दोषी अधिकारी व कर्मचारी तसेच इतर सर्व दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दिलीप वळसे-पाटील : (१) व (२) बीड जिल्ह्यातील वक्फ बोर्डाच्या ४०९ एकर ०५ गुंठे जमीन आरोपींनी संगनमत करून खोटे कागदपत्र तयार करून त्याआधारे स्वतःच्या नावे केल्या प्रकरणी पोलीस स्टेशन शिवाजी नगर, बीड येथे गु.र.नं.४७४/२०२१, भा.दं.वि. कलम ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४, सह वक्फ बोर्ड अधिनियम, १९५४ मधील कलम ५२(२)(अ) अन्वये दाखल गुन्ह्यामध्ये संबंधित महसूल अधिकाऱ्यासह एकूण १५ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(३) हे अंशतः खरे असून ०९ आरोपी घरी मिळून न आल्याने त्यांच्या नातेवाईकांमार्फत नोटीस बजावण्यात आली असून इतर ०५ आरोपींचा ठावठिकाणा मिळून आला नसल्याने नोटीस बजावण्यात आली नाही.

(४) सदर गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, बीड यांच्याकडून करण्यात येत असून तपास सुरु आहे.

(५) विलंब झालेला नाही.

बारामती (जि.पुणे) येथे अवैधरित्या गुटखा साठवणूक व विक्री होत असल्याबाबत

(४३) * १२२८२ श्री.महादेव जानकर : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बारामती (जि.पुणे) येथे शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातलेली असतानाही पोलिसांनी टाकलेल्या धाडीत रुपये ५२ हजारांचा गुटखा जप्त केल्याचे माहे जानेवारी, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने अवैधरित्या गुटखा साठवणूक व विक्री करणाऱ्या दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दिलीप वळसे-पाटील : (१) होय.

- (२) सदर प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यास गु.र.नं. १०/२०२२ भा.दं.वि. कलम ३२८, २७२, २७३, १८८, ३४ व गु.र.नं. १५/२०२२ भा.दं.वि. कलम ३२८, २७२, २७३, १८८, ३४ प्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून मा.न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**अकोला येथील मुंडगांवकर ज्वेलर्स यांनी गुंतवणुकदारांची आर्थिक
फसवणूक केल्याबाबत**

- (४४) * १३२११ श्री.अमोल मिटकरी, श्री.शशिकांत शिंदे, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण, श्री.संजय दौंड, श्री.अरुण लाड : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) कोतवाली (जि.अकोला) येथील सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील सराफा बाजार परिसरात मुंडगांवकर ज्वेलर्स यांनी ग्राहकांची हुंडी चिठ्ठी तसेच मोठ्या प्रमाणात व्याज देण्याच्या अमिषातून तब्बल ४ कोटी ७० लाख २ हजार ८७९ रुपये ठेवींची फसवणूक केल्याचे माहे जानेवारी, २०२२ च्या तिसऱ्या आठवड्यात निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी ९९ नागरिकांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आल्या असून सदर फसवणूकीमध्ये विविध शासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांनीही गुंतवणूक केली असल्याने त्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे, त्या अनुषंगाने या प्रकरणी मुंडगांवकर ज्वेलर्सच्या मालकांसह चारही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपी फरार आहेत, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, उक्त प्रकरणाबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने फसवणूक केल्याबाबत संबंधितांवर गुन्हे दाखल करून कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दिलीप वळसे-पाटील : (१) होय.

(२) व (३) अद्यापपर्यंत ३७८ गुंतवणूकदारांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून सदर प्रकरणी पोलीस स्टेशन सिटी कोतवाली जि.अकोला येथे अप.नं. ५३/२०२२ कलम ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ भा. दं.वि. सह कलम ३, ४ एमपीआयडी अॅक्ट १९९९ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्ह्यातील आजपर्यंत ३ आरोपींना अटक करण्यात आली असून तपास सुरु आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपींची स्थावर मालमत्ता निष्पन्न करून संरक्षित करण्यात आली आहे. तसेच एमपीआयडी अॅक्ट अन्वये पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**औरंगाबाद येथील क्रीडा प्रबोधिनीत खेळाडूंना सोयी-सुविधा
उपलब्ध करून देण्याबाबत**

(४५) * १२९०६ श्री.अंबादास दानवे : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबादच्या विभागीय संकुलातील क्रीडा प्रबोधिनीत महाराष्ट्रातील ४० महिला खेळाडू राहत असून सदर खेळाडूंना शासनाच्या निकषानुसार सोयी सुविधा मिळणे गरजेचे असताना त्या अपुऱ्या असल्याचे माहे जानेवारी, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने ठरवून दिलेले निकष डावलून निकृष्ट व अपूरे जेवण दिले जात असल्याची तक्रार खेळाडूंनी क्रीडा आयुक्त यांच्याकडे केली आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर महिला खेळाडू राहत असलेल्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली नाही तसेच वसतिगृहामध्ये सुरक्षारक्षकही नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने सदर खेळाडूंना योग्य प्रमाणात जेवणाची व्यवस्था तसेच इतर सोयी सुविधा देण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे तसेच उक्त प्रकरणी दोषी असणाऱ्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांविरुद्ध कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.सुनिल केदार : (१) हे खरे नाही. औरंगाबाद येथील क्रीडा प्रबोधिनीत एकूण १७ महिला खेळाडू प्रशिक्षण घेत असून या खेळाडूंना शासनाच्या निकषानुसार सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

(२) अंशतः खरे आहे. सदर ठिकाणी अपुरे जेवण दिले जात असल्याची तक्रार आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांच्याकडे खेळाडूंनी केली आहे.

(३) हे खरे नाही. सदर ठिकाणी बाह्यस्त्रोत यंत्रणेद्वारे सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

(४) सदर ठिकाणी अन्य कंत्राटदारास भोजन पुरवठा करण्यासाठी निवड करून त्यांचे मार्फत योग्य प्रमाणात जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मालवणी (मुंबई) पोलीस स्टेशनमध्ये एकाच व्यक्तीवर एकाच गुन्ह्यात दोनदा दखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याबाबत

(४६) * १२९११ श्री.प्रसाद लाड : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई येथील मालवणी पोलीस स्टेशनमध्ये गेल्या तीन वर्षात एकाच व्यक्तीवर एकाच गुन्ह्यात दोनदा दखलपात्र (एफआयआर) गुन्हा नोंद

करण्यात आला असून मालवणी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी त्रिलोकनाथ तिवारी उर्फ मौजे यांच्याविरुद्ध दिनांक ५ जानेवारी, २०२२ रोजी वा त्यासुमारास गुन्हा दाखल केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू गुन्ह्यात बाबुमियाँ सरदारचे आरोपी म्हणून नाव जोडण्यात आले असून शशी दुबे या उत्तर प्रदेश येथील मृत झालेल्या व्यक्तीचे देखील आरोपी म्हणून नाव जोडण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या संपूर्ण प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने सर्व संबंधित दोषींविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दिलीप वळसे-पाटील : (१) नाही.

श्री.संतोष लोहकरे, मंडल अधिकारी, गोरेगाव, तहसिलदार कार्यालय, बोरीवली यांच्या फिर्यादीवरून दिनांक ०५/०१/२०२२ रोजी मालवणी पोलीस ठाणे, गु.र.क्र.११/२०२२ भा.दं.वि. कलम ४४१, ४४७ सह कलम १२० मपोका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तसेच दिनांक ०७/०१/२०१९ रोजी फिर्यादी दिनेश वासुदेव गायधने, वसुली कारकुन, उपजिल्हाधिकारी अति/निष्कासन मालाड, गोरेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.क्र.२९/२०१९ भा.दं.वि. कलम ४२०, ४४७, ४६५, ४६७, ४६८, ४६९, ४७१, १९१, १९२, १९३, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

दोन्ही गुन्हे स्वतंत्र असून एकाच सर्वे नं. भुखंडावरील वेगवेगळ्या अतिक्रमणासंदर्भात हे दोन गुन्हे दाखल आहेत.

(२) व (३) मालवणी पोलीस ठाणे, गु.र.क्र.११/२०२२ मध्ये बाबु मियाँ जैदुल सरदार, त्रिलोकनाथ तिवारी व शशी दुबे यांच्याविरुद्ध फिर्याद असून गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

उपरोक्त गुन्ह्यात नमूद अतिक्रमण हे जानेवारी, २०२१ मध्ये झाले असून सदर अतिक्रमणामध्ये शशी दुबे याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने तसेच सदर गुन्ह्या ज्या वेळी घडला त्या वेळी शशी दुबे हा जिवंत

असल्याने त्याचे नाव उपरोक्त गुन्ह्यामध्ये नोंदविण्यात आले आहे. उपरोक्त प्रकरणातील दोन गुन्ह्यापैकी गु.र.क्र.२९/२०१९ मध्ये दोषारोप पत्र दाखल झाले असून गु.र.क्र.११/२०२२ मध्ये तपास सुरु असून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**पेण (जि.रायगड) तालुक्यातील पोलीस वसाहत इमारतीची
दुरुस्ती करण्याबाबत**

(४७) * १२२१६ श्री.जयंत पाटील : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पेण (जि.रायगड) तालुक्यातील पोलीस वसाहत शासकीय गोदाम असलेल्या ठिकाणी २० वर्षांपूर्वी बांधण्यात आली असून सद्यःस्थितीत या वसाहतीची दुरुवस्था झाली असून येथील ५ इमारती व दोन बैठ्या चाळी जीर्ण झाल्या असल्याचे माहे जानेवारी, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दुरुवस्थेत असलेल्या धोकादायक इमारतीत पोलीस कुटुंबिय वास्तव्य करित असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे तर अनेक कुटुंब इतर ठिकाणी भाड्याच्या घरात वास्तव्य करित आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर वसाहतीच्या दुरुस्तीबाबतचा प्रस्ताव रायगड जिल्हा अधीक्षकांकडून शासकीय पोलीस महासंचालकांकडे पाठविण्यात आलेला असून व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाला देखील कळविण्यात आलेले असूनही अद्याप त्यासाठी निधी उपलब्ध झालेला नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने पेण तालुक्यातील पोलीस वसाहतीच्या दुरुस्ती/नुतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून वसाहतीचे नुतनीकरण करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दिलीप वळसे-पाटील : (१) होय.

(२) अंशतः खरे आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग यांनी वापरण्यास योग्य नसल्याने व पाडण्यास हरकत नसल्याचे कळविलेल्या फणसडोंगरी, पेण येथील नादुरुस्त असलेल्या इमारती व बैठ्या चाळीमध्ये कोणीही वास्तव्यास नाही. तसेच स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे काम प्रगतीपथावर असलेल्या पूर्वेकडील भागातील इमारतीमधील ५ खोल्यांमध्ये पोलीस अंमलदार त्यांचे कुटुंबियांसहित वास्तव्य करीत आहे. तसेच पेण येथील अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी हे खाजगी जागेमध्ये त्यांचे कुटुंबियांसमवेत वास्तव्य करीत आहेत, हे खरे आहे.

(३) व (४) पेण येथील सध्याच्या पोलीस वसाहतीची जीर्णोवस्था झालेली असल्याने पेण येथील नवीन शासकीय निवासस्थानांचे बांधकाम करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक, रायगड यांचेकडून पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई प्राप्त झालेला आहे. सदर प्रकल्पास प्राधान्यक्रम ठरविण्याची कार्यवाही सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजे शिंपोली (ता.बोरीवली) येथील मुंबई सबर्बन डिस्ट्रीक्ट व्हिलेज
इंडस्ट्रीज असोसिएशन (कोरा केंद्र) यांनी शर्तभंग केल्याबाबत**

(४८) * १२७१३ श्री.प्रविण दरेकर, श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर, श्री.प्रसाद लाड, अॅड.निरंजन डावखरे, डॉ.परिणय फुके, श्री.सुरेश धस, श्री.गोपिचंद पडळकर, श्री.निलय नाईक, श्री.प्रवीण दटके, श्री.रमेशदादा पाटील : दिनांक २३ डिसेंबर, २०२१ रोजी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलेल्या अतारांकित प्रश्नोत्तरांच्या यादी क्रमांक १५ मधील प्रश्न क्रमांक ८४४२ ला दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मौजे शिंपोली (ता.बोरीवली) येथील मुंबई सबर्बन डिस्ट्रीक्ट व्हिलेज इंडस्ट्रीज असोसिएशन (कोरा केंद्र) यांना वितरित केलेल्या स.नं.१९,२०/१अ व २०/२ या शासकीय मिळकतीचा उपयोग दिलेल्या प्रयोजनासाठी न करता व्यावसायिक कारणासाठी करून शर्तभंग केल्यामुळे मा.महसूल मंत्री यांनी दिनांक ९ सप्टेंबर, २०१९ रोजीच्या आदेशान्वये ७१२०५.२० चौ.मी. जमीन शासन जमा करण्याचे आदेश दिले आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या आदेशाविरुद्ध मा.उच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी महाधिवक्ता यांची नियुक्ती शासनाने केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, स्थगिती आदेशाला दोन वर्षांचा कालावधी होवून गेला असताना आणि महाधिवक्त्यांची नियुक्ती होऊन देखील स्थगिती आदेश उठवून घेण्याबाबत कार्यवाही झालेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने व्यावसायिक वापरातून मिळविलेल्या सुमारे ५०० कोटी रुपयांच्या मिळकतीतून ५० टक्के अनर्जित रक्कम कोरा केंद्राकडून वसूल करण्याबाबत व स्थगिती आदेश उठविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.बाळासाहेब थोरात : (१) होय, हे खरे आहे.

(२), (३) व (४) तत्कालीन मा.मंत्री (महसूल) यांच्या दिनांक ०९/०९/२०१९ रोजीच्या आदेशानुषंगाने नगर भूमापन अधिकारी, बोरीवली यांनी दिनांक ०७/११/२०१९ रोजी सदर मिळकतीचा एकतर्फी ताबा घेऊन, मुंबई सबर्बन डिस्ट्रीक्ट व्हिलेज इंडस्ट्रीज असोसिएशन या संस्थेस प्रदान केलेल्या जमिनीच्या मिळकत पत्रिकेतील धारक सदरी असलेले संस्थेचे नाव कमी करून "महाराष्ट्र शासन" अशी नोंद घेतली आहे. तसेच सत्ताप्रकारातील "शेती" या धारणाधिकारा ऐवजी "ग" असा धारणाधिकार नमूद करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही विरुद्ध मुंबई सबर्बन डिस्ट्रीक्ट व्हिलेज इंडस्ट्रीज असोसिएशन (कोरा केंद्र) यांनी मा.मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका क्रमांक १११६०/२०१९ दाखल केली आहे. या प्रकरणी मा.मुंबई उच्च

न्यायालयाने दिनांक ०८/११/२०१९ रोजीच्या आदेशान्वये तत्का.मा.मंत्री (महसूल) यांच्या दिनांक ०९/०९/२०१९ रोजीच्या अर्धन्यायिक आदेशास स्थागिती देऊन याचिकाकर्ता यांच्यावर कोणतीही सक्तीची कार्यवाही करू नये, असे आदेशित केलेले आहे.

प्रस्तुत प्रकरणी मा.उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवून शासनाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी पुढील योग्य ती कार्यवाही करण्याबाबत व अंतिम निकाल शासनाच्या बाजूने लागण्याबाबत दक्षता घेण्यात यावी, अशी विनंती जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांनी दिनांक २९/०९/२०२० रोजीच्या पत्रान्वये सरकारी अभियोक्ता, मा.मुंबई उच्च न्यायालय यांना केली आहे. तसेच या प्रकरणी जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांनी दिनांक २५/०१/२०२१ रोजी मा.मुंबई उच्च न्यायालयात शासनाच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्याचप्रमाणे सदर शासकीय जमिनीचे मुल्यांकन व जमिनीचे महत्व या बाबी विचारात घेऊन या याचिकेमध्ये मा.मुंबई उच्च न्यायालय येथे शासनाच्यावतीने बाजू मांडण्यासाठी मा.महाधिवक्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर याचिका मा.मुंबई उच्च न्यायालयात दिनांक ११/०३/२०२२ रोजी सुनावणीसाठी ठेवण्यात आली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई व पालघर जिल्ह्यातील मच्छिमारांना सेस्मिक सर्वेक्षणामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्याबाबत

(४९) * १२८०६ श्री.रमेशदादा पाटील : तारांकित प्रश्न क्रमांक १०७८८ ला दिनांक २४ डिसेंबर, २०२१ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय मत्स्यविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई व पालघर जिल्ह्यामध्ये तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) यांच्यामार्फत समुद्रामध्ये तेल संशोधनकरीता पश्चिम किनाऱ्यावर सेस्मिक सर्वेक्षणादरम्यान मुंबई व पालघर जिल्ह्यातील मासेमारी करणाऱ्या

कोळी बांधवांना मासेमारी बंदीच्या कालावधीमध्ये शासनाने नुकसान भरपाई दिली नसल्याने सन २००५ ते २०१५ पर्यंत रुपये ५०० कोटींची नुकसान भरपाई ओएनजीसीने थकविली असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ओएनजीसी सर्वेक्षणाच्या नावाखाली दरवर्षी माहे जानेवारी ते माहे मे महिन्यात मासेमारी पूर्णपणे बंद ठेवत असल्याने ८० गावांहून अधिक मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सुमारे १० हजारांपेक्षा जास्त मासेमारी नौका असून पंधरा लाखांहून अधिक मच्छिमार या व्यवसायावर अवलंबून असताना मच्छिमारांना सन २००५ पासूनचे नुकसानीपोटी देण्यात येणारी कोट्यवधी रुपयांची नुकसान भरपाई ओएनजीसीने अद्याप न देण्याची कारणे काय आहेत,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून मुंबई व पालघर जिल्ह्यात सेस्मिक सर्वेक्षणामुळे मासेमारी बंदीच्या कालावधीमध्ये मच्छिमार कोळी बांधवांना मदत देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.अस्लम शेख : (१) हे खरे नाही.

(२) व (३) करीता, ओएनजीसी सर्वेक्षणामुळे बाधित मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्याची बाब ही ओएनजीसी कंपनी (पेट्रोलियम मंत्रालय, केंद्र शासन) यांच्या अखत्यारीतील आहे.

(४) सर्वेक्षणामुळे सागरी मत्स्यसंपदेवर होणारा परिणाम तपासण्याकरीता सर्वेक्षणापूर्वी, मध्ये व सर्वे नंतरचा अभ्यास करण्यासाठी ONGC कंपनीमार्फत C.M.F.R.I. (Central Marine Fisheries Research Institute) संस्थेची नेमणूक करण्यात आली असून C.M.F.R.I. संस्थेमार्फत सर्वेक्षणाबाबत अभ्यास करून अहवाल ONGC कंपनीस सादर करण्यात आलेला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील जमीन/ सदनिकांच्या खरेदी-विक्रीमध्ये मुद्रांक शुल्क कमी
आकारले जात असल्याबाबत**

(५०) * १९९८२ श्री.विनायकराव मेटे : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात कोट्यवधीच्या जमीन/सदनिका खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये दस्तऐवज करताना आकारले जाणारे मुद्रांक शुल्क अधिकार नसतानाही काही दुय्यम निबंधकांनी कमी मुद्रांक शुल्क आकारल्याचे दिनांक १० जानेवारी, २०२२ रोजी व त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने अशा प्रकारच्या उर्वरित मुद्रांक शुल्क वसुलीचे आदेश दिले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीअंती कमी मुद्रांक शुल्क आकारणाऱ्या संबंधित दुय्यम निबंधकावर व संबंधितांवर शासनाने कोणती कारवाई केली व करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.बाळासाहेब थोरात : (१), (२) व (३) हे खरे नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील विविध संस्थांमध्ये दर्जेदार क्रीडा सुविधा
उपलब्ध करून देण्याबाबत**

(५१) * १९७७८ श्री.सदाशिव खोत, श्री.गोपिचंद पडळकर : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळत नसल्यामुळे क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य करण्याची बाब शासनाची धोरणात्मक बाब असून राज्यातील शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक प्राधिकरण, खाजगी क्रीडा संस्था यामध्ये दर्जेदार क्रीडा सुविधा निर्माण करून त्याद्वारे खेळाडूंच्या कामगिरीत वाढ करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यास चालना देणे हे क्रीडा योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यात क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी त्याचप्रमाणे साहित्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे यासाठी क्रीडा सुविधा निर्मिती व क्रीडा साहित्याच्या खरेदीसाठी अपेक्षित अंदाजित खर्चाच्या ७५:२५ (शासनाचा हिस्सा ७५% व संबंधित संस्थेचा हिस्सा २५%) या प्रमाणात शासनाकडून अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र.क्रीडीसु-३०२०/ प्र.क्र.१६६/क्रीयुसे-१, दिनांक १ मार्च, २०१४ अन्वये मान्यता देण्यात आली असूनही मागील तीन वर्षांपासून (२०१९ पासून) हे अनुदान प्रलंबित आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर अनुदान प्रलंबित असल्यामुळे अनेक कामे अपूर्ण अवस्थेत असून अपुरे काम पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध होत नसल्यामुळे खेळाडूंसमोर अडचणी निर्माण होत आहेत, तसेच उत्कृष्ट खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा वेळेत शासनाकडून उपलब्ध होत नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्यातील खेळाडूंचा सहभाग कमी होत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे व दर्जेदार खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी राज्य शासनाकडून उपाययोजना करण्याबाबत तसेच क्रीडा सुविधा निर्मिती योजनेचा थकीत निधी लाभार्थी संस्थांना वितरित करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.सुनिल केदार : (१) अंशतः खरे आहे.राज्यातील शैक्षणिक संस्था, खाजगी क्लब, क्रीडा मंडळे, प्राधिकरणे, स्थानिक स्वराज्य संस्था यामधून दर्जेदार क्रीडा सुविधा निर्माण करणे यासाठी क्रीडा सुविधा निर्मितीकरीता आर्थिक सहाय्य योजना शासन निर्णय दिनांक ०१/०३/२०१४ अन्वये कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

(२) हे खरे नाही. या योजनेतर्गत विहित क्रीडा सुविधांसाठी अनुज्ञेय अनुदानापैकी शासन हिस्सा ७५ टक्के व संबंधित संस्थेचा हिस्सा २५ टक्के याप्रमाणे अनुदान विहित अटी व शर्तीनुसार अनुज्ञेय आहे. त्यानुसार शासन निर्णय दिनांक ०६/०७/२०१९ व दिनांक २०/०९/२०१९ व अन्य शासन निर्णयान्वये विविध संस्थांना अनुदान वितरित करण्यात आलेले आहे.

- (३) हे खरे नाही. जुलै-ऑगस्ट, २०२१ मध्ये टोकीयो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत राज्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.तसेच अन्य स्पर्धांमध्येही खेळाडू सहभागी होत आहेत.
- (४) क्रीडा सुविधा निर्मिती या योजनेतर्गत निधी मंजूरीच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरु आहे.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

**गोवंडी (मुंबई) येथील शिवाजी नगरमध्ये तरुणीवर
लैंगिक अत्याचार झाल्याबाबत**

(५२) * १२८८६ डॉ.(श्रीमती) मनिषा कायंदे : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) गोवंडी (जि.मुंबई) येथील शिवाजी नगर येथे एका २० वर्षांच्या तरुणीवर दोन अल्पवयीन मुलांसह चार जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना दिनांक २२ जानेवारी, २०२२ रोजी वा त्यासुमारास घडली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे काय, त्यानुसार घटनेतील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने आरोपींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दिलीप वळसे-पाटील : (१) होय.

- (२) व (३) याबाबत शिवाजीनगर पोलीस स्टेशन, गोवंडी, मुंबई येथे दिनांक २२/०१/२०२२ रोजी गु.र.क्र. २५/२२ भा.द.वि. कलम ३७६, ३७६(ड), ५०६, ३४. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्यातील ०४ आरोपीपैकी ०२ विधीसंघर्षीत बालक आहेत. सदरील ०२ आरोपी न्यायालयीन

कोठडीत असून ०२ विधीसंघर्षीत बालकांना मा.बालन्यायालय डोंगरी यांच्यासमोर हजर करण्यात आले आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध मा.न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कुलाबा (मुंबई) येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक यांनी आत्महत्या केल्याबाबत

(५३) * १२२३३ श्री.राजहंस सिंह, श्री.मुनिल शिंदे : सन्माननीय गृह मंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कुलाबा (मुंबई) राज्य उत्पादन शुल्क विभागात काम करणारे दुय्यम निरीक्षक रमेश मोहिते यांनी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या त्रासाला कंटाळून लोकलखाली येवून आत्महत्या केल्याची घटना माहे जानेवारी, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान घडली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, रमेश मोहिते यांना औरंगाबादमध्ये बदली हवी असल्यामुळे त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग, वांद्रे येथील पी विभागामधील निरीक्षकाला ३३ लाख रुपये दिले होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, राज्य उत्पादन शुल्क विभाग, कुलाबा येथील लिपिक हा बेकायदा अफु बाहेरील व्यक्तींना देतो ही बाब वरिष्ठांना समजली तर मोहिते अडचणीत येवू शकतील कारण सर्व रजिस्टरवर त्यांच्या सहाय्या असायच्या यामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याच्या भावना त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून चौकशीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दिलीप वळसे-पाटील : (१) होय, अंशतः खरे आहे. श्री.रमेश मोहिते, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांनी दिनांक २०/१२/२०२१ रोजी मालाड रेल्वे स्टेशन येथे रेल्वेखाली झोपून आत्महत्या केली आहे.

(२), (३) व (४) श्री.मोहिते यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत काही व्यक्तींची नावे लिहिली होती. त्यानुषंगाने श्री.मोहिते यांच्या पत्नी यांनी लेखी जबाब नोंदविला आहे. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभाग, कुलाबा येथील संबंधित लिपिक व निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पी-विभाग (वांद्रे), मुंबई उपनगर यांचेविरुद्ध बोरिवली पोलीस ठाणे येथे गु.र.नं.१६/२०२२ भा.दं.वि. कलम ३०६ प्रमाणे दिनांक ०४/०१/२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हाचा तपास सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे जिल्ह्यातील हिंजवडी, माण, मारंजी, नेरे दत्तवाडी, जांबे तसेच
ताथवडे व थेरगांव ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये गौणखनिजचे
अवैध उत्खनन सुरु असल्याबाबत**

(५४) * १२२८८ श्री.महादेव जानकर : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हिंजवडी, माण, मारंजी,नेरे दत्तवाडी, जांबे (जि.पुणे) आयटीनगरी परिसरातील प्रामुख्याने ग्रामपंचायत हद्दीत अवैध गौणखनिज उत्खनन सुरु असल्याचे माहे जानेवारी, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त परिसरात नामांकित बांधकाम व्यावसायिकांकडून मोठमोठे प्रकल्प उभारले जात आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, जिल्ह्यातील ताथवडे आणि थेरगांव हद्दीत अवैधरीत्या गौणखनिज उत्खनन केल्याने महसूल विभागाने संबंधित बांधकाम व्यावसायिकांना कोट्यवधीचा दंड आकारला असतानाही सदर ठिकाणी दिवसभर शेकडो डंपर, हायवा, मिक्सर, ट्रॅक्टर यासारखी अवजड वाहनातून रेडिमिक्स, डबर, दगड माती, मुरुम यांची वाहतूक सुरु आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर अवैध गौणखनिज उत्खनन स्थानिक महसूल अधिकाऱ्यांशी संगनमत करून सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने अवैध गौणखनिज उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध तसेच दोषी स्थानिक महसूल अधिकाऱ्यांविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.बाळासाहेब थोरात : (१), (२), (३), (४), (५) व (६) मौजे हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, दत्तवाडी व जांबे या ठिकाणी एकूण ०६ विकसनकर्ता/व्यावसायिक यांनी परवानगीव्यतिरिक्त अनधिकृत गौण खनिज उत्खनन केल्यामुळे तहसिलदार, मुळशी (पौड) यांनी माहे ऑक्टोबर, २०२१, नोव्हेंबर, २०२१, डिसेंबर, २०२१ आणि माहे फेब्रुवारी, २०२२ मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम ४८(७) अन्वये संबंधितास नोटीसा बजविण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने तहसिलदार, मुळशी (पौड) यांच्या कार्यालयाकडे सुनावणीची कार्यवाही सुरु आहे.

जालना जिल्ह्यामध्ये गारगोटी (रंगीबेरंगी) दगडांचे अवैध उत्खनन तसेच तस्करी होत असल्याबाबत

(५५) * १३२१४ श्री.अंबादास दानवे : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जालना जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून कोटयवधी रुपयांच्या गारगोटी (रंगीबेरंगी) दगडांची तस्करी होत असल्याचे माहे जानेवारी, २०२२ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जिल्ह्यातील विविध भागातील डोंगरातून गारगोटीचे उत्खनन सुरु असून औरंगाबादमार्गे चीन देशात पाठविली जात आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, सदरहू उत्खन्नामुळे संबंधितांकडून अनेक डोंगराळ भाग पोखरण्यात येत आहे, हेही खरे ओह काय,
- (४) असल्यास, सदरहू तस्करीबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने कोटयवधी रुपयांच्या गारगोटी (रंगीबेरंगी) दगडांची तस्करी करणाऱ्या दोषीविरुद्ध कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.बाळासाहेब थोरात : (१), (२), (३), (४) व (५) मौजे माळशेंद्रा येथे रंगीत दगड या गौण खनिजाचे अनाधिकृतारित्या उत्खनन केल्याचे आढळून आल्याने संबंधितांविरुद्ध तहसिलदार, जालना यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम ४८(७) व ४८(८) अन्वये रुपये १४,२५०/- इतक्या दंडाचे आदेश पारित केले आहेत. तसेच देऊळगावराजा रोड वाघरूळ येथे रात्रपाळीच्या गस्तीवरील पोलिसांना डोंगरामध्ये गारगोटी या गौण खनिजाचे जे.सी.बी. च्या सहायाने उत्खनन करून ते ट्रॅक्टर ट्रॅलीमध्ये भरत असल्याचे आढळून आलेल्या संबंधिताना कारणे दाखविण्याच्या नोटीसा दिनांक १७/०२/२०२२ रोजी बजाविण्यात आल्या आहेत. तर जालना पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र.००३८/२०२२ भा.द.वि.कलम ३७९, ३४ व खाण आणि खनिज (नियमन आणि विकास) अधिनियम, १९५७ च्या कलम ४ व २१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सदर गुन्ह्यातील आरोपींनी अवैध उत्खनन व वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली यंत्र सामग्री जप्त केली आहे.

चांदिवलीतील पश्मिना रियालिटीच्या संचालकांनी मे.एकता हाऊसिंग प्रा.लि. कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याबाबत

(५६) * १२९१२ श्री.प्रसाद लाड : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) चांदिवलीतील पश्मिना रियालिटीच्या संचालकांनी १ हजार कोटी किंमत असलेल्या १४ हजार १५३ चौरस मीटरच्या प्लॉटमध्ये राबविण्यात येणारा एसआरए प्रकल्प पुढे नेण्यास अडचणी येत असल्याने मे.एकता हाऊसिंग प्रा.लि. कंपनीचे अध्यक्ष, विकासक अशोक मोहनानी यांनी पश्मिना रियालिटीवर विश्वास ठेवून, करारानुसार गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकीतील रक्कमेचा गैरवापर केल्याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात पश्मिना रियालिटीचे संचालक पदाधिकाऱ्यांसह एकूण ५ जणांविरुद्ध दिनांक २१ ऑक्टोबर, २०२१ रोजी वा त्यासुमारास दुसरा गुन्हा दाखल केला आहे व त्यापूर्वीही माहे सप्टेंबर, २०२१ मध्ये वा त्यादरम्यान पहिला गुन्हा दाखल केलेला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या एसआरए फसवणूक प्रकरणी नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी सखोल चौकशी करून तपास सुरू केला आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशीच्या अनुषंगाने नोंदविलेल्या गुन्ह्याप्रकरणी पश्मिना रियालिटीचे संचालक पदाधिकाऱ्यांसह एकूण ५ जणांविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.दिलीप वळसे-पाटील : (१), (२) व (३) श्री.अशोक मोहनानी यांची डेव्हलपमेंट मॅनेजमेंट करारनाम्याच्या माध्यमातून रुपये ३० कोटींची फसवणूक करण्यात आल्याने त्यांनी मा.महानगर दंडाधिकारी, १० वे न्यायालय अंधेरी, मुंबई यांच्याकडे मे. पश्मिना रियालिटी प्रा.लि कंपनी व कंपनीचे संचालक यांच्या विरोधात तक्रार केल्याने मा.न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील कलम १५६ (३) प्रमाणे गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिल्याने दिनांक १६/१०/२०२१ रोजी जुहू पोलीस ठाणे येथे एम.ई.सी.आर ०५/२०२१ भा.दं.वि. कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब) अन्वये गुन्हा नोंद केला होता.

सदरचा गुन्हा पुढील तपासाकरीता दिनांक ०७/१२/२०२१ रोजी आर्थिक गुन्हे शाखा, गुन्हे अन्वेषण विभाग, मुंबई यांना वर्ग करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखा, गुन्हे अन्वेषण विभाग, मुंबई येथील गु.र.क्र. १०३/२०२१ असा असून त्याचा तपास चालू आहे.

तसेच, तपासादरम्यान असे निष्पन्न झाले आहे की, सदर आरोपी विरुद्ध पवई पोलीस ठाणे, मुंबई येथे दिनांक २१/१०/२०२१ रोजी गु.र.क्र. ७९३/२०२१ भा.दं.वि कलम ४०६, ४२०, ३४ अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे.

सदर दोन्ही प्रकरणात तपास सुरू असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

श्री.राजेन्द्र भागवत
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद

मुद्रणपूर्व सर्व प्रक्रिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर करण्यात आली आहे.
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.